







॥ श्री ॥

॥ अभंग बाळक्रीडेचे ॥

॥ नामदेवकृत ॥

श्रीगणेशायनमः ॥ अथबाळक्रीडाप्रारंभः ॥ लंबोदरातझा  
शोभेशुंडादंड ॥ करितसेखंडदुश्चिन्हांचा ॥ १ ॥ चतु ज  
अधुधेशोभतातिहातीं ॥ भक्तांलारक्षितीनिरंतर ॥ २  
रूपतुझेंउंदिरवाहना ॥ नमनचरणाकरीतसें ॥ ६ ॥ ना  
तुझेंदोषजळतातीं ॥ कळि काळकांपतीतूझ्यानामें ॥ ४ ॥  
विद्यातुझ्यारूपेनेंयेतील ॥ मुकेंयांलतीलवेदघोष ।  
णझुणपार्यांवाजतातीवाळे ॥ देखोनीभुललेंमनमाझें ॥ ६ ॥  
भक्तवत्सलातूंपार्वतीनिंदना ॥ मरतकचरणाठेवितसें ॥ ७ ॥  
नामाम्हाणेआतांदिईमजस्फूर्ती ॥ वर्णीतसेंकीर्तीकृष्ण  
जीची ॥ ८ ॥ ॥ ९ ॥ ॥ ९ ॥ ॥

॥ अभंग ॥ २ ॥

सरस्वतीमातेद्यावीमजस्फूर्ती ॥ येतोंकाकूळतीतुजलार्गी  
॥ १ ॥ लाडकेलडिवाळमागतसेंतुज ॥ वंदीतसेंरजचरणार्चें  
॥ २ ॥ त्वरेंयेऊनीयांशिरींठेवींहात ॥ जाईलहेभ्रांततेव्हांमा  
श्री ॥ ३ ॥ आपुल्यावाळासीधरींआतांहातीं ॥ नकरींफजी  
रीजनांमध्ये ॥ ४ ॥ विश्वात्माजोहरीत्याचीवर्णीकीर्ती ॥  
आवडीचाओतींरसमाये ॥ ५ ॥ ऐकोनीयांस्तवझालीसेप्र  
सन्न ॥ नाम्यातवअभिमानमजलार्गी ॥ ६ ॥ ॥

॥ अमंग ३ ॥

प्रलयादनारदपराशरपौंड्रिक ॥ व्यासआणिवाल्मीकनर्मयि  
ले ॥ १ ॥ दालभ्यतोभीष्मअंबरीषशौनक ॥ ब्रह्मनिष्ठगु  
दअर्जुनवासिष्ठविभीषण ॥ केलें  
सेनमनतया ॥ ३ ॥ टीकाकारश्रीधरबहिरंभट्टचतु  
र ॥ करानिरत ॥ ४ ॥ साधुसंतसिद्धशिरीठेवा  
हा ॥ वर्णीनस ॥ ५ ॥ नामामनीआठवी  
॥ ६ ॥

॥ अमंग ४ ॥

॥ विदेवा ॥ जीवा ॥ ऐकवासुदेवादयानीधी ॥ १  
॥ जिह्वा ॥ शिवा ॥ ऐकवासुदेवादीनबंधू ॥ २ ॥  
॥ उपाळ ॥ श्रीसेवा ॥ ऐकवासुदेवाकृपासिंधू  
॥ ३ ॥ ॥ नातुडसीदेवा ॥ ऐकवासुदेवाज  
॥ ४ ॥ ॥ निराकारनाहींतुजमाया ॥ ऐकक  
॥ करुणेचापर्जन्यशिंपीमजतोया ॥  
ऐककृष्णरायागोजरीया ॥ ६ ॥ ॥  
सीपायां ॥ तरीवदावयास्फूर्तीचाले ॥ ७ ॥

॥ अमंग ५ ॥

क्षीरसागरांतअससीबैसला ॥ धांवो ॥ १  
शेषावरीजरीअससीनिजला ॥ धांवो ॥ २  
कैलासींचाशिवपूजितोतुजला ॥ धांवो ॥ ३  
गंहिवरोनिनामाबाहतविठला ॥ धांवो ॥ ४

॥ अमंग ६ ॥

चक्रवाकेंपक्षीवियोगेंबाहाती ॥ झालेंम ॥



कन्या



मन्द



सिद्ध



सिद्ध



भ्यास



बालीक



दाठयः



शीष्मः



वसिष्ठ



शुक



अनारिष



विभीषण



अम्बिका



शौनक



रुक्मागद



श्रीधर



बहिरंभट.



साक.



संत.



चुकलियामायबाळकेंरडती ॥ झालेंमजप्रतीतेंसेंआतां ॥ २ ॥  
 गाईनदेखतां वत्सहुंवरती ॥ झालेंमजप्रतीतेंसेंआतां ॥ ३ ॥  
 जीवनावेगळेमत्स्यतळमळीती ॥ झालेंमजप्रतीतेंसेंआतां  
 १नामाह्मणेमजऐसेंवाटेचितीं ॥ करितसेंखंतीफारतुझी ॥ ५

॥ अभंग ॥ ७ ॥

कायमाझाआतांपाहातोसीअंत ॥ येईबाधांवतदेवराया १  
 माझ्याजीवाहोयतुजविणआकांत ॥ येईबाधांवतदेव या  
 ॥ २ ॥ असेजरीकामभेटूनजायमातें ॥ येईबाधांवतदेव  
 ॥ ३ ॥ येरेयेरेदेवानामातुजबाहात ॥ येईबाधांवतदेव

॥ अभंग ॥ ८ ॥

नवर्णवेवाचेजन्ममरणदुःख ॥ दावींआतांमुखपांडुरंगा ॥ १  
 कुरळकेशभाळींशोभतोटीळक ॥ दावींआतांमुखपांडुरंगा ॥ २  
 भांवयाव्यंकटाशोभतीसुरेखा ॥ दावींआतांमुखपांडुरंगा ॥ ३ ॥  
 कमळाकारनेत्रसुंदरनासिक ॥ दावींआतांमुखपांडुरंगा ॥ ४  
 कर्णीचींकुंडलेंनवर्णवेहाटक ॥ दावींआतांमुखपांडुरंगा ॥ ५ ॥  
 अधरारक्तदंतइंदूहूनीअधिक ॥ दावींआतांमुखपांडुरंगा ॥ ६  
 विष्णुदासनामातुझेचिबाळक ॥ दावींआतांमुखपांडुरंगा ॥ ७

॥ अभंग ॥ ९ ॥

बाहुबळेंतुवांकाढिलेंअमृत ॥ ठेवींबातोहातशिरावरी ॥ १ ॥  
 जननीमाझीजेव्हांज्याकडेपहात ॥ ठेवींबातोहातशिराव  
 री ॥ २ ॥ देवांबैसवोनीसुधेतेंवाढीत ॥ ठेवींबातोहातशि  
 रावरी ॥ ३ ॥ क्षीराचासागरउपमन्यूसीदेत ॥ ठेवींबातो  
 हातशिरावरी ॥ ४ ॥ घेऊनचक्रपरीक्षितीसीरक्षीत ॥ ठेवीं  
 बातोहातशिरावरी ॥ ५ ॥ कौंटाळीलेंजेव्हांध्रुवासीवनांत ॥



ठेवींबातोहातशिरावरी ॥ ६ ॥ विदुराच्याघरींकण्यासांभा  
 लित ॥ ठेवींबातोहातशिरावरी ॥ ७ ॥ चिरंजीवकरूनी  
 नगरीलंकादेत ॥ ठेवींबातोहातशिरावरी ॥ ८ ॥ नामाह्न  
 षींबातोहातशिरावरी ॥ ९ ॥

॥ अमग ॥ १० ॥

॥ १ ॥ दावींतींपाउलेंदयानिधी ॥ १  
 ॥ २ ॥ दावींतींपाउलेंदयानिधी ॥  
 ॥ ३ ॥ दावींतींपाउलेंदयानि  
 ॥ ४ ॥ दावींतींपाउलेंदयानि  
 ॥ ५ ॥ दावींतींपाउलेंदयानि  
 ॥ ६ ॥ दावींतींपाउलेंदयानि  
 ॥ ७ ॥ दावींतींपाउलेंदयानि  
 ॥ ८ ॥ दावींतींपाउलेंदयानि  
 ॥ ९ ॥ दावींतींपाउलेंदयानि  
 ॥ १० ॥ दावींतींपाउलेंदयानि

॥ अमग ॥ ११ ॥

अडखळोनिपडसीघालूनकोजोडा ॥ धांवतदुडदुडायेई  
 आतां ॥ १ ॥ बैसावयासाठींघेऊंनकोघोडा ॥ धांवतदुड  
 दुडायेईआतां ॥ २ ॥ भोजनाबैससीयेथेंघेईवीडा ॥ धांव  
 तदुडदुडायेईआतां ॥ ३ ॥ बाहुवळेंफाढिलादेवींचाजोखो  
 डा ॥ धांवतदुडदुडायेईआतां ॥ ४ ॥ नामाह्णेशुखील  
 क्षुमीचाचुडा ॥ धांवतदुडदुडायेईआतां ॥ ५ ॥ ॥

॥ अमग १२ ॥

येरेयेरेदेवादेईनतुलापेढा ॥ त्यालाबाहेवेडानामदेव ॥ १ ॥  
 ज्याचेपार्यांअसेविरूदांचातोडा ॥ त्यालाबाहेवेडाना

मदेव ॥ २ ॥ जनीपुसेसुखीरखुमाईचाजोडा ॥ त्याला  
बाहेवेडानामदेव ॥ ३ ॥ यावयासींयेथंआळसतुझींसोडा॥  
घेईनइडापीडानामाह्मणे ॥ ४ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १३ ॥

युगाऐसेंपळतुजविणेंजाय ॥ पाहातोसीकायअंतमाझा ॥  
॥१॥ कौमळहृदयतुझेंपंढरिराया ॥ कठीणसखयाकैसेकेलें  
॥२॥ विचारिसीचितींदुर्लभहरिहरां ॥ कैसाजाऊंघरांका  
चिया ॥३॥ अंगिकारावरीअव्हेराचीमात ॥ नव्हेहे ॥  
तदेवराया ॥४॥ मागेजेजेआळीकेलीवासुदेवा ॥ उ  
केशवापुरविली ॥ ५ ॥ नुपेक्षिसीऐसाचित्तासीभरंपत्ता॥  
दिसोनिनिराशाझालीआतां ॥ ६ ॥ वांचोनियांदुःखभोगा  
वेरेआतां ॥ प्राणासींमुकतातेधिभलें ॥ ७ ॥ वर्णितांतोना  
माझालासमाधिस्थ ॥ जाहालेंविदितपांडुरंगा ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ १४ ॥

त्वेरंधांवोनियांआलासेगोविंद ॥ सावधसावधनामदेवा ॥  
॥१॥रुसलासेनामादेवासींनबोले ॥ करेंकुरवाळिलेंवदनते  
व्हां ॥ २ ॥ समजाऊनीदेवेंधरिलापोटासीं ॥ बोलरेमजसीं  
नामदेवा ॥ ३ ॥ नामाह्मणेदेवाउशीरकांकेला ॥ किंवामा  
झाआलातुजराग ॥ ४ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १५ ॥

वेळोवेळातुजबाहेवेडाभक्त ॥ राहूंनेदीनिवांतक्षणभरी ॥१॥  
मागेबहुतांनीकेलेरेप्रबंध ॥ पाहोनियांछंदवेडावलों ॥२॥  
माथांठेवीहातविश्वाचाजोबाप॥वर्णरेप्रतापनामदेवा॥३॥

॥ अभंग ॥ १६ ॥

करीलजोप्रश्नसंगेलजोकथा ॥ श्रवणकरितांउद्धरती ॥ १ ॥  
कथाभागीरथींस्नानजेकरीती ॥ त्यांचेउद्धरतीपूर्वजते ॥ २ ॥  
करावेएकाग्रमनयेथें ॥ ३ ॥

नामाध्याने शिव ॥ श्रीशुकसांगतपरीक्षिती ॥ ४ ॥

ग ॥ १७ ॥

धरणीसींझालेंओझेंत्यांचिं ॥ धरणीसींझालेंओझेंत्यांचिं

निसर्वां ॥ नपूजितीदेवांकोणीते

लींकीर्तनें ॥ पळालेब्राह्मणदैत्यां

ब्रह्मयापासींजाया ॥ नेत्रींवाहेतो

गधर्मअधर्मझालाफार ॥ सोस

ब्रह्माइंद्रआणिबरोबरीशिव ॥

॥ ६ ॥ नामांमहणेआतांकरिती

तींपरीसावे ॥ ७ ॥

ग ॥ १८ ॥

वासुदेवाहृषीकेशामाधवामधुसूदना ॥ करीतातीस्तवना

पुरुषसूक्तें ॥ १ ॥ पद्मनाभात्रिलोकेशावामनजलशायी ॥

आह्नांकोणीनार्हीतुजवीण ॥ २ ॥ जनार्दनाहरीश्रीवत्स

गरुडध्वजा ॥ पावअधोक्षजाआतांआह्नां ॥ ३ ॥ वराहपुं


ड्रीकानरसिंहरांतका ॥ वैकुंठनायकादेवराया ॥ ४ ॥ अ

च्युताशाश्वताअनंताअजअव्यया ॥ कृपेच्याअभयादेई

आह्नां ॥ ५ ॥ नारायणाध्यक्षाकैठभभंजना ॥ करीरेमर्द

नादुष्टांचीया ॥ ६ ॥ चक्रगदाशंखपाणीनरोत्तमा ॥ पाव

पुरुषोत्तमादासांतुड्या ॥ ७ ॥ रामाहयग्रीवाभीमारौद्रोद्भ





वा ॥ आश्रयभूतां सर्वांस्तु ज्ञाअसे ॥ ८ ॥ श्रीधराश्रीपतीच  
तुर्वाहोमेघश्यामा ॥ लेंकुरेंआह्मीआह्मांपावत्वरें ॥९॥ ना  
माह्मणेऐसेंकरितांस्तवन॥तोषलाभगवानक्षीराब्धींता॥१०

॥ अभंग ॥ १९ ॥

आकाशींचीवाणीसांगिसकळांसीं ॥ तळमळमानसींकळून  
का ॥ १ ॥ देवकीच्यागर्भायेईलभगवान ॥ रक्षीलब्राह्मण  
गाईभक्त ॥ २ ॥ उतरीलभारमारीलदैत्यांसी ॥ आनंद  
सर्वांसीकरीलतो ॥ ३ ॥ रोहिणीउदरींशेषबळिभद्र ॥ या  
दवंसमग्रव्हारेतुह्मी ॥४॥ एकोनियाऐसेंआनंदमानसीं ॥  
येतीस्वस्थळासींनामाह्मणे ॥ ५ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ २० ॥

शेषाप्रतिबोलेलक्ष्मीचातोवर॥चलाअवतारयेऊंआतां॥१॥  
पृथ्वीवरीदैत्यमाजलेतेफार॥गाऱ्हाणेंसुरवरसांगूंआले॥२॥  
शेषह्मणेमजश्रमझालेफार ॥ यालागींअवतारमीनघेंची३  
रामअवतारींझालेंलक्ष्मण॥सेविलेंअरण्यतुह्मांसवें ४चौं  
दावपवरीकेलेंउपोषण॥जाणतांआपणप्रत्यक्षहें ॥५॥नामा  
ह्मणेऐसेंवदेधरणोधर ॥ हांसोनीश्रीधरकायबोले ॥ ६ ॥

॥ अभंग ॥ २१ ॥

पूर्वीतूंअनुजझालासीकनिष्ठ ॥ सोसियेलेकष्टमजसवें ॥१॥  
आतांतूंवडीलहोईगासर्वज्ञा॥पाळीनमीआज्ञातुझीबारे ॥२॥  
देवकीउदरींराहावेंजाऊनी॥मायेसीमागूनीपाठवितों ॥३॥  
योगमायातुजकाढीलतेथून॥घालीलनेऊनगोकुळासीं॥४॥  
लक्ष्मीसीसांगेतेव्हांहृषीकेशी॥कौंडिण्यपुरासीजावेंतुह्मी५  
नामाह्मणेऐसाकरूनीविचार॥ध्यावयाअवतारसिद्धअसे६

॥ अंभंग ॥ २२ ॥


वसुदेवदेतदेवकीबहीण ॥ लग्नमध्येविघ्नजालेंएका ॥१॥  
 आकाशीचीवाणीसांगतसेकंसा ॥ मानींहाभरंवसाबोल  
 प्याचा ॥ २ ॥ आठवाजोपुत्रवधीलतुजसी ॥ ऐकोनीमा  
 नसींक्रोधावला ॥ ३ ॥ घेऊनियांखड्गमारायाथांवला ॥  
 हाततोधरीलावसुदेवे ॥ ४ ॥ देईनमीपुत्रसत्यमाझेमानीं॥  
 ठेवांबंदीखानींदूतांसांगे ॥५॥ पुण्यसरावधाभेटेदेवऋषी॥  
 वधीवाळकांसीठेऊनको ॥६॥ होतांचीप्रसूतनेऊनियांदेत॥  
 साहाहीमारीतदुराच्यारी ॥७॥ धन्यत्याचेंज्ञाननकरीचशो  
 क ॥ ८ ॥ बाळकनामाह्मणे ॥ ८ ॥ ॥ ९ ॥

॥ अंभंग ॥ २३ ॥

सातवाजोगर्भयोगमायानेत॥आश्रयकरीतमनामार्जी॥१॥  
 रोहिणीउदरीनेवोनिघातला॥नकळेकोणालादेवाधीण ॥२॥  
 कंसाचीयाभेणेंयादवपळाले ॥ ब्राह्मणराहीलेअरण्यांत ॥  
 ॥३॥ नाहींकोणासुखतळमळमानसीं ॥ वधीलदुष्टासीको  
 णआतां ॥ ४ ॥ विश्वाचाजोआत्माकळलेंतयाला ॥ दावि  
 तसेलीळासंभूतीची ॥ ५ ॥ अहर्निशींध्यानभक्ताचेमान  
 सीं ॥ स्थापीलधर्मासीनामाह्मणे ॥ ६ ॥ ॥


॥ अंभंग ॥ २४ ॥

देवकीचेंतेजदिसेजैसासूर्य ॥ कंसाचेंहृदयजळतसे ॥ १ ॥  
 हरणेंपळतीदेखोनीयांव्याघ्र ॥ कांपेथरथरतयापरी ॥ २ ॥  
 अजासर्पन्यायेंकीटकभ्रमर ॥ दिसेनारीनरकृष्णरूप ॥ ३ ॥  
 जेवितांबोलतांसेजेसीतोनिज ॥ आलाआलामजमाराव  
 या ॥ ४ ॥ नाशीलहाआतांदैत्याचेंतेंबंड ॥ फाटलिसेगां











उतेव्हात्याची ॥ ५ ॥ नामाह्मणेभयेंलागलेंसेध्यान ॥ च  
राचरींरुष्णदिसतसे ॥ ६ ॥

॥ अभंग ॥ २५ ॥

विमानाचीदाटीअंतरिक्षदेवाकरितातीसर्वगर्भस्तुती ॥ १ ॥  
संत्राअक्षरांतअसेतुझीमूर्ती ॥ यज्ञेशातुजप्रतीनमोनमो २ ॥  
साजणेंभांडतीनवजणीस्थापिती ॥ नकळेकोणाप्रतीअंततू  
झा ॥ ३ ॥ अठराजणतुझीवर्णितातीकीर्ती ॥ गुणातीतश्रीपती  
नमोतुज ॥ ४ ॥ चौघांजणातुझानकळेचिपार ॥ भ्रमसीवारं  
वारआह्लांसाठीं ॥ ५ ॥ अठ्याशींसहस्रवर्णितातीतुजा ॥ ब्रह्मां  
डाचेंबीजतुजनमो ॥ ६ ॥ जन्ममरणाचेंनाहींतर्याभया ॥ आठ  
वितीपायतूझेजेकां ॥ ७ ॥ नवजणीतूझ्यापार्थीलोळताती ॥  
परब्रह्ममूर्तीतुजनमो ॥ ८ ॥ नामाह्मणेऐसीकरीतातीस्तुती ॥  
पुष्पेंवाहूनिजातीस्वस्थळासी ॥ ९ ॥

॥ अभंग ॥ २६ ॥

मयूरादिपक्षीनृत्यकरीताती ॥ नद्यावाहतातीदोंहीधड्या ॥ १ ॥  
भूमीवरीसडेकेशरकस्तूरी ॥ आनंदअंतरींसकळांच्या ॥ २ ॥  
विमानांचीदाटीसुरवरयेती ॥ गंधर्वगातातीसप्तस्वरे ॥ ३ ॥ मंद  
मंदमेघगर्जनाकरीती ॥ वाद्येंवाजतातीनानापरी ॥ ४ ॥ नामा  
ह्मणेस्वर्गीनगारेवाजती ॥ अप्सरानाचतीआनंदानें ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ २७ ॥

दशरथेंमारिलातोचिहोतामास ॥ वर्षांऋतुअसेरुष्णपक्ष ॥ १ ॥  
वसुनामतिथीबुधवारअसे ॥ शुक्रसांगतसेपरीक्षिती ॥ २ ॥ रो  
हिणीनक्षत्रदोनप्रहररात्र ॥ मायाघालीअस्त्ररक्षपाळां ॥ ३ ॥  
नवग्रहअनुकूलसर्वांचेंजेंमूळ ॥ वसुदेवकपाळधन्यधन्य ॥ ४ ॥

जयाचाहावशतयासीआनंद ॥ माइयाकुळींगोविंदअवतर  
ला ॥ ५ ॥ अयोनिसंभवनोहेकांहींश्रमी ॥ नामयाचास्वा  
मीप्रगटला ॥ ६ ॥ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ २८ ॥

कोटीशाआदित्यगोठेएकेठार्यीं ॥ तेजेंदिशादाहीउजळल्या  
॥१॥घाबराहोऊनिवसुदेवपाहे॥हृदयींआश्चर्यकरीतसे॥२॥  
मुगुटावरीरत्नेनक्षत्रांचामेळ॥भाळींशोभेटीळाकेशराचा ३  
व्यंकटाभ्रुकुटीकमळाकारनेत्र॥नासिकविचित्रशुकचंचू ॥४  
विद्युल्लतेऐसींझळकतीकुंडले ॥ अधरकोंवळेंअरुणोदय॥५॥  
कंबुग्रीवकंठहृदयींवत्सलांछन॥ब्रह्मयासीशीणनकळेअंत६  
चतुर्भुजशंखचक्रगदापद्म॥चिमणामेघश्यामवर्णज्याचा॥७  
कौस्तुभनिर्मळवैजयंतीमाळा॥कासेसोनसळाहाटकवर्ण ८  
रुणझुणरुणझुणवाजतातीवाळे॥आरक्तवर्तुळनखींशोभा ९  
ध्वजवज्रांकुशजैसींरातोत्पळें॥नामाह्मणेडोळेदीपताती १०

॥ अभंग ॥ २९ ॥

अयुतगाईब्राह्मणांसीं॥सोडीसंकल्पमानसीं १ ओळखीलेंतु  
जा॥आतांकळलासीमज ॥२॥ धर्मस्थापावया॥येथेयेसीदेव  
राया॥३॥आलिंगितांदोहींबाहीं ॥ नामाह्मणेडोईपार्यीं ४

॥ अभंग ॥ ३० ॥

सोडींसोडींमिठी॥लपवालपवाजगजेठी १ झणीकंसासीक  
ळेल॥माइयाबाळासीमारीला॥२॥वसुदेवाचिंतामनीं॥ तेज  
नमायेगगनीं॥३॥नामाह्मणेआलेंहंसैं॥ देवतेव्हांसांगतसे ४

॥ अभंग ॥ ३१ ॥

नंदाच्याधराला ॥मजनेईगोकुळाला ॥१॥मायाउपजलीते





थें॥ठेवींमजआणींयेथें॥२॥ह्मणसीअसेरक्षपाळ ॥ तेम्या मो  
हीलेसकळ॥३॥आच्छादितरूपा॥नामाह्मणेमाझाबाप ॥४॥

॥ अभंग ॥ ३२ ॥

उचलिलाकमळापती॥पार्यींचीबंधनेंगळती ॥१॥त्रैलोक्यांत  
जोनमाय॥त्यासीबंधनकरीलकाय॥२॥कवाडेंउघडती॥देख  
तांचिदेवाप्रती॥३॥मंदमंदपडेपाऊस॥शिरींछायाकरीशेष४  
पूरचढलाअचाट ॥ त्यासीलाविलाअंगुष्ठ ॥५॥त्वरेंआला  
नंदाघरीं ॥ निद्रिस्थत्यानरनारी ॥ ६ ॥ ठेवीतेथेंकृष्णजीला  
॥ मायायेऊनीनीघाला ॥ ७॥ रडेमायाकरीआकांत ॥ ना  
माम्हणेउठतीदूत ॥ ८ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ ३३ ॥

पूर्णब्रह्ममानीकंसाच्याभयासी ॥वाटेलमानसीकोणाचीया  
॥१॥इच्छामात्रेंकरीसृष्टीचाप्रळय॥त्यासींअसेभयकवणाचें  
॥२॥नंदाचेंसुकृतझालेंअगणित ॥ ह्मणोनिभगवंतआलाते  
थें॥३॥सर्वासुखहोयतरतीलोक,नामाह्मणेशुकसांगतसे४

॥ अभंग ॥ ३४ ॥

तांतडीनेंजाती ॥कंसासेवकसांगती ॥ १ ॥ उपजलावैरी ॥  
त्यासीतूरेत्वरेंमारीं ॥ २ ॥ त्वरेंधांवघालीं ॥ पाहेंकन्याउ  
पजली ॥ ३ ॥ ज्याचाधाकतूज ॥ नव्हेकन्याद्यावीमज॥४॥  
मारायासीखर्गघाली ॥ हातींचीनिघूनियांगेली ॥ ५ ॥ तु  
जलार्गीवधी॥उपजलामजआधीं॥६॥सांगेब्रह्मज्ञान॥देवकी  
चेंसमाधान॥७॥नामाह्मणेतयेवेळीं॥त्यांचीबंधनेंकाढिलीं॥

॥ अभंग ॥ ३५ ॥

बोलावूनीअवघियांतें ॥ कंसपाहेविचारातें ॥ १ ॥ कोणी



एकरेबोलती ॥ आह्लांठावीदेववस्ती ॥ २ ॥ जेथेंपुराणकी  
र्तन ॥ गायीब्राह्मणकरितीयज्ञ ॥ ३ ॥ तेथेंअसेनारायण ॥  
वधुंतयांसीजाऊन ॥ ४ ॥ वैरीसहजचिमरेल ॥ ऐसेबोलता  
तीबोल ॥ ५ ॥ कंसामानवलेजाण ॥ करामजसाठींयत्न  
॥ ६ ॥ नामयाच्याछंदें ॥ नंदकरीतोआनंद ॥ ७ ॥ ॥

॥ अभंग ॥ ३६ ॥


शुकह्मणेरायाऐकपरिक्षीती ॥ श्रवणकरितांतृप्तानाहींतुज  
॥ १ ॥ मायाजातांमथुरेसावधनिद्रिस्थ ॥ देखीलाभगवंतय  
शोदेने ॥ २ ॥ अनंतब्रह्मांडेंउदरींनकळेकोणाला ॥ वाज  
वितीथाळाजन्मकाळीं ॥ ३ ॥ यज्ञभोक्तारुष्णत्यासींदेती  
बोळा ॥ ध्यानींध्यायभोळासदाशिव ॥ ४ ॥ गौळणीबाहाती  
नंदाळार्गीतेव्हां ॥ पुत्रमुखपाहानामाह्मणे ॥ ५ ॥ ॥

॥ अभंग ॥ ३७ ॥

विश्वाचाजोबापहार्तीज्याच्यासूत्र ॥ ह्मणवितोपुत्रनंदजी  
चा ॥ १ ॥ तीर्थेज्याच्याचरणींकरीतातीन्हाणी ॥ यशोदा  
जननीह्मणताती ॥ २ ॥ वेडावलाशेषशिणलेवेदचारी ॥  
निजेमांडीवरीयशोदेच्या ॥ ३ ॥ शरणागतदितक्षीरसिंधुदा  
न ॥ चौखीतसेस्तनआवडीनें ॥ ४ ॥ त्रैलोक्याचाराजाव  
र्णूकायरंक ॥ ऐकावेंजातकनामाह्मणे ॥ ५ ॥ ॥

॥ अभंग ॥ ३८ ॥

करूनियांस्नान॥वस्त्रेधेतर्लींनूतन ॥ १ ॥ पाचाराब्राह्मण॥श्रुं  
गारावेंदेवसदन ॥ २ ॥ बाहाबाहादशग्रंथी॥त्यांसीसांगाआ  
णापोथी ॥ ३ ॥ स्वरेबाहारेज्योतिषी ॥ नंदकरीजातकासी  
॥ ४ ॥ केलेदेवतार्चन ॥ द्विजसांगतीतर्पण ॥ ५ ॥ फार





त्यालासुख ॥ पाहेरुष्णजीचेमुख ॥ ६ ॥ करीपुण्याहवा  
चन ॥ नामाह्मणेआनंदानें ॥ ७ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ ३९ ॥

आलाजगदोद्वार॥त्याचेंभरलेंभांडार ॥१॥सुशोभितदिसेम  
ही॥दोनलक्षदिल्यागार्या॥२॥ तिळतांदूळपर्वता॥द्रव्येवांटी  
अगणित॥३॥ एकजातीएकयेती॥ओझेउचलितांकुंथती ॥  
॥ ४ ॥ भाटवर्णिताती॥नामाह्मणेज्याचीकीर्ती ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ ४० ॥

तुतारेभोंवारेवाजंत्रीवाजती॥अप्सरानाचतीथयथया ॥१॥  
झणझणाझणझणाझांजागर्जताती॥नौबदावाजतीधोधोधो  
धो२सुरवरयेतीविमानांचीदाटी,करीतीपुष्पवृष्टीदेवावरी३  
नारदतुंबरगंधर्वकिन्नरा॥गातीसप्तस्वरसधितेव्हां॥४॥कीर्तना  
चायोषटाळाचागजरा॥मृदंगसुस्वरवाजताती॥५॥केशरीगंध  
टीळालावितसेभाळा ॥ घालीपुष्पमाळाद्विजांकंठी ॥६॥घ  
रोघरीनंदधाडीशर्करेसी॥वस्त्रेंसुहृदांसीनामाह्मणे ॥ ७ ॥

॥अभंग ॥ ४१ ॥

आह्मणआशीर्वाददेती॥नंदापुसोनिनीघती॥१॥चलाचला  
ह्मणतीलोक॥पाहूंनंदाचेंबाळक ॥२॥ नरनारीअळंकार ॥  
शृंगारिलेंहोनगर ॥३॥दैन्यदारिद्र्यअपेश॥पळतीमानुनियां  
त्रास॥४॥आणितातीवाळालेणें ॥ स्त्रियापाहतीश्रीकृष्णा॥  
॥५॥नामाह्मणेपहातांमुख॥हारपलीताहानभूक ॥ ६ ॥

॥ अभंग ॥ ४२ ॥

पाटावरीबैसविती॥गोपीअक्षयवाणेंकरिती १ ब्रह्मादिकन  
देखतीमाथा॥त्यासिलावितीअक्षता ॥२॥नव्हेप्राकृतबाळ

क॥परस्परैह्यणतीलोक ॥३॥ ध्वजवज्राकुशचिन्हा॥आला  
वैकुंठीचाराणा४येतीवेळोवेळां॥नामाह्मणेपाहातीडोळां ५

॥ अभंग ॥ ४३ ॥

द्रव्यद्यावयासी ॥ नंदगेलामथुरेसी ॥१॥ तेंथेभेटेवसुदेव ॥  
सांगितलेंगुह्यसर्व ॥ २ ॥ कंसाचेमानसीं ॥ घातइच्छीगो  
कुळासी ॥ ३ ॥ जाईजाईरेत्वरित ॥ होतीगोकुळींआघा  
त ॥ ४ ॥ नामाह्मणेऐसेंसांगे ॥ नंदतेथूनियांनिघे ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ ४४ ॥

कसेंपाठविलीमायावीपूतना ॥ देवोनियांस्तनाबाळेंमारी  
॥ १ ॥ दीनदुर्बळांचींमारितबाळकें ॥ करीतातीशोकमाय  
बाप ॥ २ ॥ गंहिवरोनितेव्हांपुसेपरीक्षिती ॥ भगवंताची  
मूर्तीबाळरूप ॥ ३ ॥ अभयदेतसेबापानकोरडूं ॥ तेंकायधुं  
गुडूंमारूंशके ॥ ४ ॥ जेथेंपुराणेंहिवर्णितातीरुष्ण ॥ पळ  
तीतेथूनअसुरादि ॥ ५ ॥ नामाह्मणेआलीनंदाचियाघरीं ॥  
स्वरूपसुंदरीदेवांगना ॥ ६ ॥ ७ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ ४५ ॥

रुष्णालावितसेस्तनीं ॥तिसीमारीचक्रपाणी ॥१॥भयाभी  
तप्रेत ॥ जनविस्मयकरीत ॥ २ ॥ रडेतेव्हांमाया ॥ वांच  
लासीबातान्हया ॥ ३ ॥ मिळोनिसमस्त ॥ भाळींअंगारा  
लावित ॥ ४ ॥ वसुदेवेंसांगितलें ॥ नंदह्मणेतैसैंझालें ॥५  
कुन्हाडीआणिती ॥ शस्त्रेंकरूनीतोडिती॥६॥नामाह्मणेदि  
लाअग्नि ॥ वासनमायगगनीं ॥ ७ ॥

॥ अभंग ॥ ४६ ॥

पुण्यवंतादावीबाळलीळादेव॥पालथाकेशवपडेतेव्हां १ नंद





उत्सवासीकरीतेव्हांफारा॥दीधलेअपारद्रव्यद्विजां २ यशो  
दाघेतसेदेवाचेचुंबन॥तुजलान्हाणीनतान्ह्यामाइया ॥ ३॥  
चोंगईचामुकाघेतातीगौळणी॥हांसिचक्रपाणीआनंदानें ४  
नामयाचास्वामीमंदमंदहांसे॥यशोदाकरितसेनिंबलोण ५

॥ अभंग ॥ ४७ ॥

करावयावनभोजन ॥ जातीगोकुळीचेजन ॥ १ ॥ भोजन  
करीती ॥ कोण्हीदेवाखेळविती ॥ २ ॥ डोळेझांकितश्रीपती ॥  
दावीनिद्रेचीआरुती ॥ ३ ॥ बहुतखेळलासेखेळा ॥ आतां  
निजवागेबाळा ॥ ४ ॥ वस्त्रंघालुनीशकटातळीं ॥ निजवि  
तीवनमाळी ॥ ५ ॥ क्षणएकनिजलादेव ॥ रडेउठेवासुदेव  
॥ ६ ॥ मुलांलार्गीम्हणेतेव्हां ॥ माझाकान्होबाखेळवा ॥ ७ ॥  
रागेंरागेंझाडीलात ॥ गाडामोडोनीपडत ॥ ८ ॥ नामाह्न  
णेवांटीधन ॥ नंदवांचलानंदन ॥ ९ ॥

॥ अभंग ॥ ४८ ॥

तूंचिमाझाप्राणतूंमाझीमाउली ॥ तूंमाझीबहिणुलीकान्हा  
बाई ॥ १ ॥ गणगोतभाऊतूंचिमाझासखा ॥ संसारलटिका  
तूजवीण ॥ २ ॥ मांडीवरीघेतयशोदासुंदरी ॥ आळवित  
श्रीहरीनानायुक्ती ॥ ३ ॥ तूंचिमाझाधनीतूंमाझेज्विन ॥  
चुंबितवदनवेळोवेळीं ॥ ४ ॥ नामाह्नणेभारघालीमांडीवरी ॥  
ठेवीभूमीवरीकृष्णनीजला ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ ४९ ॥

कसेंपाठविलातेव्हांतृणावर्त्त॥धुळीनेंसमस्तव्यापियेलें ॥ १  
दुष्टबुद्धीतेव्हांउचलीदेवासी॥धरीयेलेंत्यासीकंठीदेवे २ य  
शोदापाहातनदिसेश्रीकृष्ण॥ऊरबडवूनशोककरी॥ ३ ॥ गौळ



णींचामेळामिळालासमस्त॥कोणीकृष्णनाथनेलासये॥४॥  
 नलगेघरदारबुडालासंसार॥दावागेश्रीधरतान्हेंमाझे ॥५॥  
 ठावेंअसतेंऐसेबांधितेंपोटासी॥कोठेंगुंतलासीबाळामाइया  
 ॥ ६ ॥ धांवागेधावण्यापाहागेलेंकरूं ॥ शोकअनिवारूकरी  
 तसे ॥ ७ ॥ शीणल्याभागल्यायेतोंतुड्याघरा ॥ मुखेहेउ  
 दारादावीकृष्णा ॥ ८ ॥ सोडूंपाहेप्राणयशोदासुंदरी ॥ हं  
 बरडामारीकृष्णालागीं ॥ ९ ॥ चेंपोनीनरडीगतप्राण  
 केला ॥ भूमिसीपाडिलादैत्यतेव्हां ॥ १० ॥ नामाह्मणेवरी  
 खेळतगोविंद ॥ पाहोनीआनंदसकळांसी ॥ ११ ॥

॥ अभंग ॥ ५० ॥

आलागोकुळासीं ॥ हर्षनमायेमानसीं ॥ १ ॥ नंदेंगर्गातेदे  
 खिलें ॥ पूजास्तवनींतोषविलें ॥ २ ॥ भूतभविष्यवर्तमा  
 न ॥ तुम्हांकळेहोसंपूर्ण ॥ ३ ॥ पाहासामुद्रिकलक्षण ॥ या  
 चेंकायसागाचिन्ह ॥ ४ ॥ बोलेंतेव्हांगर्गऋषी ॥ झणीकळे  
 लकंसासी ॥ ५ ॥ रोहिणीनंदादिबैसती ॥ गर्गघेऊनीएकां  
 तीं ॥ ६ ॥ घालूनियांमंगळस्नान ॥ आरंभीपुण्याहवाचन  
 ॥ ७ ॥ ऐसीवदेशुकवाणी ॥ नामाम्हणेऐकाकार्णीं ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ ५१ ॥

जन्मजन्मांतरींझालातूजश्रम ॥ ह्मणोनियांब्रह्मआलेंयेथें  
 ॥ १ ॥ राखतीलगार्थीमारीतीलदुष्ट॥नकरींबोभाटजनाम  
 ध्यें ॥ २ ॥ द्वादशगांवअग्नीकरीलप्राशन ॥ वांचवीलप्राण  
 सकळांचे ॥ ३ ॥ चोरोनियांगार्डेनेईलसौंगडे ॥ लाविलहा  
 वेडब्रह्मयासी ॥ ४ ॥ उचलीलपर्वतहरीलहागर्व ॥ तारी  
 लहासर्वनाममात्रें ॥ ५ ॥ समुद्रींहानगरीरचीलक्षणांत ॥





चरित्रअद्भुतकरीलहा ॥ ६ ॥ सोळासहस्रशतअष्टत्यानायि  
का ॥ करीलबायकातुझाकृष्ण ॥ ७ ॥ त्रैलोक्यांतहाचिउ  
दारांचाराणा ॥ देईलब्राह्मणाहेमपुरी ॥ ८ ॥ सांगेऐसेंआ  
शीर्वादत्यादेऊनी ॥ नामाह्मणेमुनीजाताझाला ॥ ९ ॥

॥ अभंग ॥ ५२ ॥

श्रीकृष्णजन्मलावार्ताहीऐकोनी ॥ चिंताकंसामनीं प्रवर्तली  
१ उद्विग्रमानसींकंसतोवैसला ॥ सन्मुखदेखिलामहाबळ ॥ २  
गौरवोनीत्यासीसांगेवर्तमान ॥ शत्रूसीजाऊनकोणमारी ॥ ३  
महाबळदैत्यप्रतिज्ञाबोलत ॥ शत्रूसीं त्वरितमारीनमी ॥ ४ ॥  
नामाह्मणेऐसेबोलोनिनिघाला ॥ वेषधरीयेलाकपटाचा ५ ॥

अभंग ॥ ५३ ॥

विप्रवेषतेव्हधेऊनिनिघाला ॥ गोकुळासीआलालागवेगे १  
पुत्रोत्सवकोठेंलोकांलापुसत ॥ भाविकसांगतनंदाधरीं ॥ २  
ऐकोनीयांऐसेंआलाअकस्मात ॥ यशोदादेखतसंमुखत्या  
॥ ३ ॥ श्रीकृष्णासितेव्हांवोसंगीधेतलें ॥ दंडवतकेलेंब्राह्म  
णासी ॥ ४ ॥ संमुखवैसोनिवर्तमानपुसे ॥ बाळाचेंयाकैसें  
चिन्हसांगा ॥ ५ ॥ पंचांगत्यावेळींकाढिलेंकपटानी ॥ मान  
तुकावोनिपाहातसे ॥ ६ ॥ नामाह्मणेमैदपंचांगपाहून ॥ य  
शोदेलागूनबोलतसे ॥ ७ ॥

अभंग ॥ ५४ ॥

तुझियापुत्रासिलागलेंसंमूळ ॥ करीलनिर्मूळसर्वत्राचें ॥ १ ॥  
बाळकाचेआंगींअवचिन्हेंबहुत ॥ नेऊनिगर्तेटाकायासीं ॥ २  
लोभधरोनियांठेवालबाळासीं ॥ ग्रासीलसर्वांसिएकदाची ३  
ऐकोनियशोदागंहिवरोनीबोले ॥ गर्गांनीं कथिलेउत्तमगूण ॥

४अमंगळवाणीपुनरपिबोलिला, गर्गतोचुकलागणीतासी ५  
स्तनपानकरीतअसतांश्रीकृष्ण ॥ मांडिलेंविदाननामाह्मणे  
अभंग ॥ ५५ ॥ ॥ ६ ॥

ठार्यांहूनिजातीउखळेंउडताती ॥ मस्तकींआदळतीयेऊनी  
या ॥ १ ॥ पाटेवरवंटेवस्तुमात्रालागीं ॥ जीवत्याप्रसंगीयेताझा  
ला ॥ २ ॥ घाबरेदुर्जनपळायपाहात ॥ आडव्याठाकतबाजापू  
ढें ॥ ३ ॥ जानवेंतुटलेंपंचांगफाटलें ॥ धोत्रहिगळालेंढुंगणाचें ४  
पृष्ठीवरीहोतीबदबदांमार, तेथूनिसत्वरपळताझाला ५ आयु  
ष्याचीबाकीकांहींउरलीहोती ॥ ह्मणोनीश्रीपतीसोडीत्यातें  
नामाह्मणेजीवघेऊनिपळाला ॥ मथुरेसीआलाकंसापासीं ७  
॥ अभंग ॥ ५६ ॥

परीक्षितीरायासांगतसेशुक ॥ वैकुंठनायकरांगतसे ॥ १ ॥  
दुडदुडांपळतीमुखींलावीमाती ॥ शेणांतलोळतीदोघेज  
ण ॥ २ ॥ नंदाच्यापुढीलवोढीतातीताट ॥ मीटक्याम  
टमटवाजविती ॥ ३ ॥ कटींकडदोरावांकीधुंगरुंबाळा ॥  
पिंपळपानभाळाशोभतसे ॥ ४ ॥ देवातेंझोंकितीवर्जिल्यार  
डती ॥ घडोघडीयेतीबिदीमाजी ॥ ५ ॥ वत्साचीयेपुच्छेंब  
ळेंवोढिताती ॥ खोडीनसोडीतीदोघेजण ॥ ६ ॥ विमानां  
चीदाटीयेतातिसुरवर ॥ नाम्याचादातारपाहावया ॥ ७ ॥  
॥ अभंग ॥ ५७ ॥

मृगाचियेश्रुंगेंधरोनीनाचती ॥ जनहांसतातिखदखदां ॥ १  
भोजनाबैसतीघांसघेतीहातीं ॥ मांजरेंदेखतीदूरोनीयां ॥ २ ॥  
गळत्यांचातेव्हांधरीमेघश्याम ॥ पुच्छेंबळीरामवोढीतसे  
॥ ३ ॥ यशोदाधांवतखदखदांहांसत ॥ गौळणीसमस्तपा

हाताती ॥ ४ ॥ पुसतांचीमामाचोंगईदावीती ॥ मर्कटाचे  
धरीतीदोन्हीकान ॥ ५ ॥ रोहिणीसीह्मणेडसतीलबाळा ॥  
कितीम्यांयांजलासांभाळावें ॥ ६ ॥ पाणीउडवीतीप्रतिविं  
बपाहाती ॥ गोरससांडीतीभूमीवरी ॥ ७ ॥ नामाह्मणेस्वा  
मीसर्वाचाजोसाक्षी ॥ धरीतसेपक्षीचंचूवातें ॥ ८ ॥ ॥५॥

॥ अभंग ॥ ५८ ॥

मुतूनियांहांतेंभूमीसारवीती ॥ पोटासीपुसितीदोघेजण ॥  
॥ १ ॥ घेऊनीयांकाष्ठयांसितातीदांत ॥ वांकुल्यादावितनंदा  
लार्गीं ॥ २ ॥ जेवितांजेवितांबाहेरपळती ॥ श्वानासिबाहा  
तीयूंयूंकरूनी ॥ ३ ॥ तयापुढेंदोघेठेवोनियांवाटी ॥ घाली  
तातीमीठीगळांत्याच्या ॥ ४ ॥ देखोनीयांजनखदखदांहां  
सती ॥ यशोदेसांगतीकौतुकानें ॥ ५ ॥ भिंतीधरोनीयांउभे  
राहताती ॥ आधारजगतींज्यांचाअसे ॥ ६ ॥ उभयतांजाती  
बिर्दांखेळावया ॥ कुरवंडीकायानामयाची ॥ ७ ॥ ॥

॥ अभंग ॥ ५९ ॥

मिळवूनीसौंगडेसांगतोतयांसी ॥ चलागोरसासीदेतेंतुह्मां  
॥ १ ॥ गेलीअसेएकगौळणीजळाला ॥ सांगिगोपाळांअतथें  
जाऊं ॥ २ ॥ नपुरेचिहातदूधशिंक्यावरी ॥ करावेंमुरारीकैसें  
येथें ॥ ३ ॥ पाटावरीपाटरचीवनमाळी ॥ पाडितसेडुळीमो  
हरीनें ॥ ४ ॥ बडवोनीटीरीनाचतसेपेंदा ॥ भलीलेगोविंदा  
युक्तीकेली ॥ ५ ॥ उदेलालेबेतेकलुनकागलबला ॥ थांबालीं  
लेगोलालोनियांचा ॥ ६ ॥ कोणीपीतीदुधकोणीखातीदहीं  
॥ आलीलवलाहींगौळणते ॥ ७ ॥ अहर्निशींथरुंजपतसेंतु

ज ॥ जाशीकैसा आज चोरटीया ॥ ८ ॥ मुखीं हूनी पयटाकी  
तीच्याडोळां ॥ नामाह्मणेपळासांगतसे ॥ ९ ॥

॥ अभंग ॥ ६० ॥

गाऱ्हाणेंसांगाया ॥ आल्यागोकुळींच्यास्त्रियां ॥ १ ॥ यशोदाऐ  
कत ॥ पळेवाहेरीभगवंत ॥ २ ॥ एकह्मणेलोणी ॥ माझेंभक्षीचक्र  
पाणी ॥ ३ ॥ फोडितसेभाडें ॥ वर्जिलीयाह्मणेरंडे ॥ ४ ॥ गाईवांस  
रेंसोडितो ॥ येऊनआम्हांसीसांगतो ॥ ५ ॥ अष्टदळकाढिलें  
अंगणीं ॥ वरीमूतेचक्रपाणी ॥ ६ ॥ घेऊनीयांआलाअग्र ॥  
तुझ्याघरासीलावीन ॥ ७ ॥ देईनमीतोडावर ॥ तुझ्याबा  
पाचेंहेघर ॥ ८ ॥ घेतअसेवरखडे ॥ शिव्यादेऊनीयांरडे ॥ ९ ॥  
देखोनियांगरोदर ॥ ह्मणेकेवढेंउदर ॥ १० ॥ सांगतीगाऱ्हा  
णीं ॥ नामाह्मणेऐकाकानीं ॥ ११ ॥ ॥ ६१ ॥

॥ अभंग ॥ ६१ ॥

एकह्मणेधरीस्तन ॥ याचेउपडीनकान ॥ १ ॥ तुलायेईल  
गेराग ॥ आपल्यापोराकांहींसांग ॥ २ ॥ अंधारींलपत ॥ पोरें  
करीतीआकांत ॥ ३ ॥ सांगतसेशिकवणा ॥ खोडीनकोकरूं  
कान्हा ॥ ४ ॥ तोंडकरूनीवांकडें ॥ मुलेंह्मणेयेथेंरडे ॥ ५ ॥ देव  
पोरांशिकवीत ॥ गोरसआणारेसमस्त ॥ ६ ॥ आह्मीनिजलों  
समस्त ॥ काजळमुखासीलावीत ॥ ७ ॥ मेलेआणूनीयांसर्प ॥  
माझ्यापोरादावीदर्प ॥ ८ ॥ योगीयाच्यानयेलक्षा ॥ त्यासीला  
वूंह्मणतीशिक्षा ९ अनंतगाऱ्हाणीं, नामाह्मणेकितीवर्णी १०

॥ अभंग ॥ ६२ ॥

मुलेंसांगताती ॥ मातीखातोगेश्रीपती ॥ १ ॥ लांकुडयेऊन  
हातांत ॥ मातीखातोसीपुसत ॥ २ ॥ भावाभुललासेखरा ॥

कापतसेथरथरां ॥३॥ मुखदावींउघडोनी ॥ दावीतेव्हांचक्र  
पाणी ॥४॥ ब्रह्मांडेदेखीलीं ॥ नामाह्मणेवेडीझाली ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ ६३ ॥

यशोदाघुसळीत॥स्तनमागतभगवंत ॥१॥ घालोनीपदर ॥  
पाजितसेजगदोद्वार ॥२॥ दूधजातसेउतोना॥उठेरुष्णासी  
टाकून ॥३॥ मंथनपात्रातेंफोडित॥पळेतेशूनीत्वरीत ॥४ ॥  
मार्गेंधांवलीयशोदा ॥ धरावयात्यागोविंदा ॥ ५ ॥ हार्तीन  
लगेजगजेठी ॥ नामाह्मणेहोयकष्टी ॥ ६ ॥ ॥७॥

॥ अभंग ॥ ६४ ॥

रूपाउपजली॥उभाराहेवनमाळी ॥१॥ धरोनीआणीला ॥  
आजिबांधीनमीतुला ॥ २ ॥ दांवेसोडानीयां॥बांधीतसेदेव  
राया ॥ ३ ॥ फारकरीतोसीखोडया॥गोपीदावितीवांकुड्या  
॥४॥ दांवींअनंतलावीत॥दोनबोटेंउणेंयेत ॥५॥ करीताती  
चोज॥परिनव्हेचीउमज ॥६ ॥ श्रमतसेवारंवार॥पुरतींकरी  
जगदोद्वार७॥ विष्णुदासनामापुढें॥आलाजेथेंउभींझाडें८

॥ अभंग ॥ ६५ ॥

कुबेराचेपुत्रमदोन्मत्तझाले॥ह्मणोनीशापीलेनारदानें ॥१॥  
व्हालतुह्मीवृक्षऐकोनीसावधा॥झालाअपराधऋषीराया॥२  
यमलार्जुनवृक्षव्हालगोकुळांत॥उःशापवदतरूपाळुवा ॥३  
कृष्णाचाचरणलागेलतुह्मांसीं,आपुल्यास्थळासीयालवेगीं  
४मोडीतसेतेव्हांलक्ष्मीचापती॥दोघेनीघतातीदिव्यपुरुष  
५नामाह्मणेतेव्हांकरीतातीस्तुती, पापेंदग्धहोतीऐकतांची.

॥ अभंग ॥ ६६ ॥

॥६॥

दामोदराकेशवावामनादेवाकृष्णा ॥परंज्योतीनारायणातू



जनमो ॥१॥ विश्वव्यापकाजनार्दनावासुदेवानिर्गुणा॥अ  
व्ययाजगजीवनातूजनमो॥२॥अनंतअवतारयेसीभक्तांसा  
ठी,रूपाळुजगजेठीतूजनमो३॥ यज्ञेशासर्वेशादयानिधीह  
षीकेशा॥पुराणपुरुषातूजनमो॥४॥धन्यहादिवसदेखिलेतु  
झेपाय॥रूपाट्टपीपाहेंआह्लांकडे॥५॥जोडोनीयांहातकरी  
तोंविनंती॥देईतुझीभक्तीजन्मोजन्मीं॥६॥करूनिनमस्कार  
हळुहळुचालती॥वेळोवेळांपहातीरूष्णाकडे॥७॥मोडतां  
चीवृक्षधांवोनीयांयेती॥मगपहातातीनामाह्मणे॥८॥

॥अभंग॥६७॥

समस्तांसांगतीलाहानालिंमुलें॥नवलदेखीलेंआम्हीआ  
तां॥१॥वृक्षमुळींहूनीदोधेनिघताती॥पांयांसींलागतीका  
न्होबाच्या॥२॥यशोदेचेमनींझालासेविवेक॥वैकुंठना  
यकयेथेंआला॥३॥नामाह्मणेत्यासीघालितसेमाया॥  
अपराधतयाकायअसे॥४॥

॥अभंग॥६८॥

नंदेंसोडवीलेंतेव्हांत्यारूष्णासीं॥नासूंद्यागेयासीदहींदूध  
॥१॥मजलालेंकरेंनाहींतगेफार॥विश्रांतीसिथारयेव्हडेंची  
॥२॥निवारिलेंविघ्नदेवेंहेंकेवढें॥पडतीगेझाडेंयाजवरी॥३॥  
आजपुनीयासबोलसीकठीण॥देईनमीप्राणतुजवरी॥४॥  
स्फुंदस्फुंदूरडेतेव्हांनारायण॥देईयासीस्तनभुकेलासे५॥य  
शोदाबाहातनयेवनमाळी,धांवोनीकुरवाळीवदनत्याचें६॥स  
मजावोनीदेवापाजीतसेस्तन॥घालीतभोजननामाह्मणे७॥

॥अभंग॥६९॥

एकगोपतेव्हांस्त्रियेसीसांगत॥सांठवींसमस्तनवनीत॥१॥

देवाचानवसआहेपुरविणें ॥ धरावेंयेधूनअनसूट ॥ २ ॥ सा  
गोनियांऐसेंराहिलातोस्वस्थ ॥ मार्गेंस्त्रानेंकृत्यकायकेलें ॥ ३ ॥  
चोरोनीयांघृतभरोनीघागरी ॥ नेवोनीशेजारींठेवियेली ॥ ४ ॥  
गौळीयानेंतेव्हांसंकल्पसोडिला, नवसफेडिलानामाह्मणे ५

॥ अभंग ॥ ७० ॥

गोपीनेंघृतासींचोरोनीठेविलें ॥ देवासींकळलेंअंतर्गामीं ॥ १ ॥  
सेजेघरींहोतेंठेविलेंचोरून ॥ सौंगडेघेऊनगेलातेथें ॥ २ ॥ आ  
ज्यघेऊनीयांगोपाळांसींदेते ॥ आपणभक्षीतआनंदानें ॥ ३ ॥  
तृप्तहोवोनीयागेलाक्रीडायासी ॥ पूर्णनवसासींकेलेंत्याच्या  
॥ ४ ॥ नामाह्मणेऐसावैकुंठनायक, दावीतकौतुकनानापरी ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ ७१ ॥

कांहींएकदीनलोटलियावरी ॥ गोपीतीचेघरींप्रवेशली ॥ १ ॥  
ह्मणेमाझाकुंभदेईवोआणून ॥ येरीनेंसदनधुंडाळीलें ॥ २ ॥  
ह्मणेसयेयेथेंनाहींतुझेघृत ॥ ऐकोनियांमातक्रोधावली ॥ ३ ॥  
चोरीनवनीततुझेनाहींगेलें, माझेकायझालेंपुसतसे ४ नष्टेअ  
भिलाषकेलासांगसत्य ॥ बोलोनीनिवांतराहिलीते ॥ ५ ॥ कलह  
करावाभ्रताराकळेल, शिक्षातोकरीलथस्थित ॥ ६ ॥ नमिळे  
जाणोनह्मणेकृष्णार्पण ॥ आलीतेबोलोनमंदिरासीं ॥ ७ ॥ ना  
माह्मणेशुकसांगेपरीक्षीती ॥ ऐशाकितिरुखातीतुजसांगों ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ ७२ ॥

एकदांश्रीकृष्णखेळतअसतां ॥ प्रवेशेअवचितांगोपींगृहीं ॥ १ ॥  
दोहींकरेंतेव्हांनेत्रचोळीतसे ॥ गोपीपुसतसेकायझालें ॥ २ ॥ कृ  
ष्णह्मणेमाझेदुखतातीडोळे ॥ उपायनकळेकरुंकाय ॥ ३ ॥ पु  
त्राचीजननीतीचेंदूधमीळे ॥ घालितांचीडोळेबरेहोती ॥ ४ ॥

गोपीह्वणेदूधदेतेमीकादून॥तेनेत्रीघालूनबरेकरीं ॥५॥ देव  
ह्वणेदूधतूंकादूनदेसी ॥ कैसागुण त्यसीयेइलसांग ॥ ६ ॥  
माझियाकरानेपीळूंदेसीस्तन ॥ तरियेईलगुणलवकरी ॥७  
ऐकताचीगोपीधावेमारावया॥पळेउठोनीयांनामाह्वणे ॥८

॥ अभंग ॥ ७३ ॥

यशोदेभोंवत्यामिळाल्यागौळणी ॥ सांगतीगाऱ्हाणीनाना  
परी ॥ १ ॥ गोरसभक्षोनीफोडीतोभाजन ॥ गोकुळसोडु  
नजाऊंसये ॥ २ ॥ एकगोपीह्वणेमाइयाघरायेसी ॥ बांधी  
नखाबासीतूजलागीं ॥ ३ ॥ यशोदेसींऐशींसांगोनिगाऱ्हा  
णीं ॥ चालीलयाकामिनीगृहाप्रती ॥ ॥ ४ ॥ नामाह्वणेगो  
पीबोललीबांधीन ॥ तिजवरीविघ्नकरीदेव ॥ ५ ॥ ॥

॥ अभंग ॥ ७४ ॥

निशीप्राप्तहोतांभ्रताराचेसेजे॥गोपीकातीनिजेआनंदानें १  
संधीपाहोनीयांप्रवेशलादेवा॥करीनवलावकायतेव्हां ॥ २ ॥  
भ्रताराचीदाढीकांतेचीतेवेणी॥एकत्रकरोनिग्रंथीदेत ॥ ३ ॥  
करोनिकौतुकनिघोनियांगेला॥अरुणोदयझालातयेवेळीं ४  
गोदोहनालागींगोपीतेऊठत॥वेणीआसडतदाढीसंगे॥५भ्र  
तारासीतेव्हांबोलेतेकामिनी,नधायेअझुनीमनकैसें६भ्रता  
राचीदाढीवोढितांचिजाण॥सक्रोधहोऊनबोलतसे ७ मस्त  
होवोनीयांमाजलीधांगडी,करिसीवोढावोढीमजलागीं ॥८  
नामाह्वणेतेव्हांउठोनीबैसती॥आश्चर्यकरितीमनामाजी ९

॥ अभंग ॥ ७५ ॥

उभयतांतेव्हांकलहकरीताती॥आणवाहतातीपरस्परें ॥१॥  
सोडूंजोंपाहातीसत्वरग्रंथिका,नसुटेब्रह्मादिकांकदाकाळीं २

सोडीतांसुटेनाजाळीतांजळेना, कापीतांकापेनाकाहींकेल्या  
३स्त्रियेलागींतेव्हांभ्रतारबोलत॥तुजसंगेंमृत्यमजआला ४  
दोर्घेहीरडतबिदीमाजीयेती॥कोल्हाळकरितीतयेवेळीं ॥५॥  
गोकुळींचेजनडोळांपाहाताती॥जाऊनसांगतीनंदालागीं ६  
नामाह्मणेनंदबैसलाचावडी॥घेऊनीआवडींरुष्णजीला ७

॥ अभंग ॥ ७६ ॥

गोपीगोपतेथेंपातलेत्वरित॥ हांसतीसमस्तदेखोनीयां॥१॥  
रुष्णह्मणेकैसीबांधिसीमजला॥बांधीलेंतूजलाभगवंतें ॥२॥  
पायांपडतातीरडोनिबोलती, सोडवाह्मणतीआह्मांलागीं ३  
पाहोनिकिंवत्यांचीदयाआलीचित्ता ॥ रुपेनेंपाहतांमुक्तझा  
लीं ॥ ४ ॥ नामाह्मणेतेव्हांवंदोनिदेवार्सीं ॥ गेलीनिजधा  
मार्सींआनंदानें ॥ ५ ॥ ॥ ६ ॥

॥ अभंग ॥ ७७ ॥

नंदाचियेघरींचंपापष्टीनेम ॥ कुळींकुळधर्ममार्तंडाचा॥१॥  
पक्कान्नेहीनानारोटियाभरीत॥केलींअपरिमितयशोदेनें॥२॥  
वाधियामुरुळीसांगितलींदोन्हीं, आलाचक्रपाणीखेळतांची  
॥३॥मातेलागींह्मणेलगलीसेक्षुधा ॥ थांबरेगोविंदाह्मणेमा  
ता॥४॥घेतलीसेआळीकरीलगबग ॥विस्तारिलेंसांगनैवेद्या  
सीं॥५॥नेवोनीयांपुढेंदेवाच्याठेवीलें॥ बोलवावहीलेआमं  
त्रीक ॥६॥तोंवरीमागेंतोभक्षीनारायण ॥ यशोदाआपणरा  
गावली॥७॥दुरळहादेवहोयआतांकैसें ॥ मार्तंडांचेंपीसंला  
गेतूज ॥८॥ करीक्षणामाजीवांकडेंचिमुख ॥ हरिखांतविख  
कालविलें॥९॥जाणीतलाभावमायेचेंअंतर ॥करूनीयांखरें  
दावीदेव १०पिसाळल्यापरीकरीवेडेचार॥भयवाटेफारमाये

लार्गीं॥११॥पूर्वींम्यासांगतांनायकसीकैसा ॥ पुढेंहावळसा  
 वोढवला ॥१२॥ आलेदेवऋषीहालवितीसूपें ॥ त्यांचीया  
 नबापेंदेवनीघे॥१३॥मंत्रूनीयांपाणीआणिलाअंगारा ॥ त  
 याचामातेराकेलादेवें॥१४ ॥ नौसानपावतीकुर्ळांच्यादेवता  
 ॥ उपायमागुताराहिलासे ॥१५॥ चिंतावलीमायमूर्छाआ  
 लीतीसी ॥ झालीपोरपीसीमोहजाळें ॥ १६ ॥ जाणोनि  
 अंतरह्मणेकृष्णार्पण ॥ तेव्हांआलेंविघ्नदूरहोय॥१७॥नामा  
 ह्मणेदेवपाहेरूपादृष्टी ॥ जाणवलेंपोटींहाचिदेव ॥ १८ ॥

॥ अभंग ॥ ७८ ॥

गोपिकाह्मणतीयशोदासुंदरी॥करीतोमुरारीखोडीबहू॥१॥  
 यशोदेप्रतीत्यागौळणीबोलती॥संकटचतुर्थीव्रतधेई ॥२॥ग  
 णेशदेईलयासीउत्तमगुण॥वचनप्रमाणमानावेहें ॥३॥ गज  
 वदनासीतेव्हांह्मणतयशोदा॥माझियामुकुंदागुणदेई ॥४॥  
 ऐसेहेंवचनएकूनकृष्णनाथें॥सत्यगणेशातेंकेलेतेव्हां ॥५॥  
 एकमासखोडीदेवनाहीकेली॥प्रचीततेआलीयशोदेसीं ॥६॥  
 धन्यधन्यदेवगणपतीपाहे॥यशोदातेराहेउपवासी ॥७॥इंदि  
 रावंधूचाउदयहोऊंपाहत॥यशोदाकरीतपूजनासी ८॥शर्करा  
 मिश्रीतलाडूएकवीस॥आणिकबहुवसमोदकते॥९॥ऐसानैवे  
 द्याचाहारातोभरोनी॥देव्हारांनेऊनीटेवीमाता॥ १०॥माते  
 सीह्मणततेव्हांहृषीकेशी॥लाडूकेव्हांदेशीमजलार्गीं॥११॥य  
 शोदाह्मणतपूजीनगजवदना॥नैवेद्यदाऊनदेईनतूज ॥१२॥ऐ  
 सेंह्मणोनीयांमाताबाहेरगेली,देव्हाराजवळीहरीहोता १३  
 एकांतदेखोनिहाराउचलीला॥सर्वस्वाहाकेलाएकदांची १४  
 घेऊनीयांघ्रासउगाचीबैसला ॥ भक्तांलार्गींलीलादावीतसे

१५॥ धूपघेऊनीयांआलीसदनातें॥रिताहारातेथेंदेखीयेला  
 ॥ १६ ॥ विस्मयबहुतमातेसीवाटला ॥ ॥नैवेद्यहरीलापुस  
 तसे ॥ १७ ॥ कृष्णह्मणेसत्यवचनमानींमाते ॥ एकसहस्र  
 येथेंउंदीरआले ॥ १८ ॥ त्यांतएकथोरहोतातोमूषक ॥ वरि  
 विनायकबैसलासे ॥ १९ ॥ सकळिकलाडूसोंडेनेंउंचलीले  
 ॥ सर्वआकर्षीलेएकदांची ॥ २० ॥ सर्वांगासींत्यानंचर्चि  
 लाशेंदूर ॥ सोडभयंकरहालवीतसे ॥ ११ ॥ उंदीरभ्यासूर  
 भ्यालोंमीदेखोनी ॥ वळलीवदनींबोवडीते ॥ २२ ॥ नबो  
 लवेकांहींमाझेनीजननी॥क्षुधामजलागनीलागलीसे ॥२३  
 लाडूमजदेईह्मणेजनार्दन ॥ माताक्रोधेंकरूनबोलतसे२४  
 माताह्मणेकृष्णापाहूंतुझेवदन ॥ लाडूत्वांचिपूर्णभक्षियेले  
 ॥६५॥ हरीह्मणेमातेलाडूतेबहुत ॥ मातीलमुखांतकैसेमा  
 झ्या ॥ २६ ॥ गणपतीसर्वगैलासेघेऊन ॥ आलेंविहरणम  
 जवरी ॥२७॥ हरीह्मणेमजमारूनकोमाते ॥ तुजवदनातें  
 दावीतोंमी ॥ २८॥ कृष्णनाथेंतेव्हांमुखपसरिलें ॥ ब्रह्मा  
 डेदेखीलेंमुखामाजी॥२९॥असंख्यगणपतीदीसतीवदनीं॥  
 पाहातसेनयनींयशोदाते ॥ ३० ॥ मुखांतगणपतीमाते  
 सींबोलत॥पूजावेंत्वरितहरीलार्गी ॥ ३१ ॥ ऐसेंदेखोनी  
 यांसमाधिस्थहोत ॥ चहूंकडेपाहाततटस्थते ॥३२॥ योग  
 मायातेव्हांहरीनेंघालून॥मातेपुढेंजाणउभाअसे ॥३३॥ य  
 शोदाहरीसीकडेवरीघेत॥मुखासीचुंबीतआवडीनें ॥३४॥ह  
 रीघेऊनीयांघरांततीगेली॥भोजनाबैसलीनामाह्मणे॥३५॥

अभंग ॥ ७९ ॥

कोणेएकेदीनींश्रीकृष्णआंगणीं,विलोकीनयनींप्रतिबिंब१

मातेप्रतीतेव्हांह्मणतसेहरी॥काढोनीझडकरीदेईमज २ मा  
ताह्मणेबाळानयेतेंकाढीतां,आणिकअनंतामागकांहीं ३ऐसें  
एकोनीयांरडतसेहरी॥त्यासीनानापरीसमजावीत॥४॥बहु  
तखेळणींपुढेंठेवीमाता॥परीतोरडतांनराहेची॥५॥पालखां  
नेऊनीहरीसिनिजवीत॥यशोदातेजातस्वकार्यासी॥६॥ते  
घसमयींराधाआलीसेमंदिरीं॥देखीलाश्रीहरीरडतांतीनें ७  
पालखाजवळीजाऊनीसत्वर॥घेतकडेवरहरीलार्गी ॥८॥रा  
धाह्मणेकांतूरडतोसीचाटा॥गोष्टीत्याअचाटासांगतोसी९॥  
ऐसेंएकोनीयांउगाचिराहिला॥खेळवीहरीलाप्रेमेंराधा॥१०  
मागुतीनेऊनीपालखांघातला,रडायालागलाहरीतेव्हां११  
राधेसीह्मणतयशोदासुंदरी॥यासीक्षणभरीनेईआतां॥१२॥  
आपुल्यामंदिराधेऊनजाययासीं एकोनिमानसींसंतोषली  
१३नामाह्मणेराधाधेऊनिहरीसीगेलीमंदिरासींआपुलीया

॥ अंभंग ॥ ८० ॥

॥ १४ ॥

मंदिरानेऊनिपलंगींबैसवीला॥ह्मणतहरीलातयेवेळीं॥१॥ऐ  
सियासमयींथोरतूंअससी॥तरीहृषीकेशीबरेंहोतें ॥२॥देखू  
नभावतीचाथोरझालाहरी॥पाहूनसुंदरीआनंदली ॥३॥सु  
खशयनींराधाएकांतंअसतां,अनयाअवचितांआलातेथें ४  
सक्रोधहोऊनीबोललाराधेसी,कोणासींबोलसींगुजगोष्टी५  
भ्रताराचाशब्दऐकतांश्रवणीं॥दचकलीमनींराधिकाते६ हा  
तजोडोनीयांवीनवितहरीसीं॥होईहृषीकेशीसानआतां॥७  
एकोनीकरुणाबाळझालाहरी॥बहिंभातझडकरीठेवीपुढें॥८  
कवाडउघडोनीबोलतअनयासी,घरांतहृषीकेशीजेवीतसे ९  
कावडठेऊनीघरांततोआला,जेवितांदेखिलाकृष्णनाथ १०

नामाह्मणेअनयाआनंदलामनीं,हृदयींचक्रपाणीधरीयेला  
अभंग ॥ ८१ ॥ ॥११॥

राधेप्रतीअनयाबोलेतयेवेळीं॥घरांतएकलीअससीतूं१ एक  
लेंहेंतूजकर्मनामंदीरीं॥खेळावयाहरीआणितजाईं२भ्रतार  
वचनराधेनेंएकोनी॥आनंदतोमनींथोरतीच्या३॥स्वामीतु  
मचीआज्ञामजलागींप्रमाण॥ह्मणोनिचरणवंदीयेले ॥४सु  
खशयनींराधाभोगीतअनंता॥गोकुळांतवार्ताप्रगटली॥५रा  
धेचीयाघरींथोरहोतोहरी॥गोकुळींच्यानारीकुजबुजीती॥६  
यशोदेसींतेव्हांसांगतीसुंदरी॥आवरींमुरारीआपुलाहा ॥७  
तैसेंचजाऊनिराधेच्याघरासी॥सांगतीसामूसीतीच्यातेव्हां  
राधेलागींवृद्धाह्मणेंतयेवेळीं,घरासिवनमाळीआणूंनको॥९  
नामाह्मणेलोकींपाडीयेलीतूटी ॥ तीसीजगजेठीअंतरला  
अभंग ॥ ८२ ॥ ॥१०॥

प्रातःकाळींराधाउठोनियांजाण ॥ नंदसदनावरूनपाण्या  
जात ॥ १ ॥ इकडेगोदोहनकरितसेहरी ॥ पाहेउभीद्वारीं  
राधीकाते॥ २ ॥ विसरेगोदोहनवृषभाखालींबसत ॥ रु  
ष्णजीचेंचित्तवेधीयेलें ॥ ३ ॥ भर्णारीचवोनीबाहेरआली  
माता ॥ वृषभदोहतांहरीदेखे ॥ ४ ॥ माताह्मणेकायकरी  
सीघननीळा ॥ प्रत्युत्तरत्यावेळाहरीदेत ॥ ५ ॥ द्वाराक  
डेपाहेराधेसीन्याहाळून ॥ मातेसींवचनबोलतसे ॥६॥  
भरणाभरलाआतांजाईंतूंधेऊन ॥ माताक्रोधायमानझा  
लींतेव्हां ॥ ७ ॥ रुष्णासींयशोदाह्मणेखालींपाहे ॥  
वृषभकींगायदोहोतोसी ॥ ८ ॥ रुष्णखालींपाहेवृषभदे  
खीला ॥ ह्मणेयशोदेलाएकएक ॥९॥देवाचानवसचुकलीब



हुतेक ॥ चौथानाचें एकथान झालें ॥ १० ॥ वचन एकोनी हांस  
तयशोदा ॥ द्वारीं उभीराधादेखीयेली ॥ ११ ॥ कांगेयेथें उभी  
घेऊनी घागरा ॥ जातसे सत्वरराधातेव्हां ॥ १२ ॥ नामाह्मणे ऐसें  
झालें गोदोहन ॥ मुखप्रक्षाळून हरीजेवी ॥ १३ ॥

॥ अभंग ॥ ८३ ॥

मंथना आरंभ करीतसे राधा ॥ आठवी गोविंदा मनामाजी ॥ १  
मेळवूनी मुलें खेळतिचे द्वारीं ॥ देखिला श्रीहरी राधीकेनें ॥ २ ॥  
विसरोनी मंथनरित्या डेरीयांत ॥ रवीफिरवीत गरगरां ॥ ३ ॥ डे  
राखडबडां वाजतां एकोन ॥ वृद्धातेधां वोन बाहेर आली ॥ ४  
सासूह्मणे काय गेले तुझे नेत्र ॥ देतसे उत्तराधातीसीं ॥ ५ ॥ डेरा  
धडा किंवा फुटकाह्मणेनी ॥ रवीघुसळोनी पहातसें ॥ ६ ॥ वृद्धा  
ह्मणे तूझे चित्त नाही स्थीर ॥ द्वारीहो श्रीधर देखीयेला ॥ ७ ॥ रा  
गेंभरोनीयां बोलत ह्यातारी ॥ येथें कारे हरीखेळसीतूं ॥ ८ ॥ कृष्ण  
ह्मणे आह्मी खेळतों विदीसीं ॥ तूकां दटावीसी थेरडीये ॥ ९ ॥ ऐ  
सेंबोलोनीयां श्रीहरीपळाला ॥ घरासीतो गेलानामाह्मणे १०

॥ अभंग ॥ ८४ ॥

मध्यान्ह काळामग हरीसी घेऊन ॥ करीत भोजन यशोदाते ॥ १  
भोजन करून पलंगीं निजत ॥ श्रीकृष्णासी घेतपुढें तेव्हां ॥ २  
यशोदेसी सुखनिद्रा होला गली ॥ राधिकाते गेलीय मुनेसी ३  
नेत्रासी पदरलावोनी रडत ॥ अंतरीं अनंत आठवोनी ॥ ४ ॥ क  
रुणाशब्दतीचा एकोनि श्रवणीं ॥ उठला चक्रपाणीते धूनीयां  
॥ ५ ॥ जावोनीयां राधाधरीली पदरीं ॥ तीजलागीं हरीसमजा  
वीत ॥ ६ ॥ संसारासीं माझ्यापडियेले पाणी ॥ ऐसें चक्र  
पाणी तुंवांकेलें ॥ ७ ॥ इकडे यशोदाती जागी जंवहोत ॥ हरीसी

धुंडीततयेवेळीं॥८॥एखादीहीकळीघेऊनयेईलआतां, पाहा  
तसेमाताचहूंकडे॥९॥पाउलाचामागचालिलीकाढीत ॥पा  
वलीत्वरितयमुनातीरा॥१०॥राधातयेवेळींह्मणेरेअनंता ॥  
पैलतुझीमातायेतअसे ११ मातेसीदेखोनगडबडांलोळता॥  
यशोदातेघेतकडेवरी॥१२॥मातेसींह्मणतचोरोनीकंदुक ॥  
घेवोनियांदेखआलीयथें॥ १३॥माताह्मणेकांवोयासींरडवि  
सी ॥ चेंडूतूंहरीसींदेईवेगीं ॥१४ ॥ मामीसेंहामजवरीघेतु  
फान॥मजपासींजाणचेंडूनाहीं ॥ १५॥ कृष्णह्मणेमातेझा  
डाघेईआतां ॥ कंदुकतत्त्वतांनिघेलपैं॥१६॥वस्त्रजंवझाडि  
तराधातयेवेळीं ॥ पडिलाभूतळींकंदूकतो ॥१७॥ ऐसेंदेखो  
नीयांलजितजाहली ॥ हांसतवनमाळीनामाह्मणे॥१८॥

॥ अंभंग ॥ ८५ ॥

चेंडुदेखोनीयांयशोदाकोपली॥ह्मणेतयेवेळींराधिकेसीं ॥ १  
॥ महानष्टातुझीअवधियागौळणी ॥ माझाचक्रपाणीब्रह्म  
चारी ॥ २ ॥ इतुकेंऐकोनीराधातेचालिली ॥ स्वगृहासीं  
गेलीआपुलीया ॥ ३ ॥ राधेचियामनींसमजलेंपूर्ण ॥ ब्र  
ह्मसनातनश्रीकृष्णहा ॥ ४ ॥ ईकडेयशोदाघेऊनीहरी  
सी ॥ गेलीमंदिरासीनामाह्मणे ॥ ५ ॥ ॥ ॥

॥ अंभंग ॥ ८६ ॥

गोकुळींअनर्थहोतातीबहुत॥मिळोनीसमस्तविचारीती॥१  
वृद्धतेह्मणतीयेतेंआमुच्यामना॥जाऊंवृंदावनासकळीक २  
समस्तांमानलातयांचाविचार॥ निघतीनारीनरशीघ्रतेव्हां  
३अहर्निशींदेवाकरीतीजतन॥नामाह्मणेमनगोविंदापें ४॥

॥ अभंग ॥ ८७ ॥

विचारितहोश्रीपती॥जेमीजातोंवनाप्रती ॥ १ ॥ राखाव  
थागाई ॥ भारउतरायामही ॥ २ ॥ एकेदिर्नीसायंकाळीं  
॥ नंदापुसेवनमाळी ॥ ३ ॥ उद्यांजाईनमीराना ॥ ब्यारेघेउ  
नीगोधना ॥ ४ ॥ बुद्धीचाचाळक ॥ नामाह्मणेहाचीएका॥५

॥ अभंग ॥ ८८ ॥

प्रांतःकाळींमुलेंयेतातिसकळ ॥ उठवींगोपाळह्मणताती ॥  
१ ॥ आळसदेऊनीउठेदेवराण ॥ बळिरामगोधनासोडीत  
से ॥२॥ देवोनियांस्तनकाकुळतीयेत ॥ सांभाळाभगवंतव  
नामध्ये ॥ ३ ॥ जवळीचखेळाजाऊंनकादूरी ॥ सांभाळा  
मुरारीप्राणमाझा ॥ ४ ॥ होतातीउत्पातयाजवरीमोठे ॥  
मोडतीलकांटेसांभाळावे ॥ ५ ॥ आसनींशयनींभोजनीं  
जतनकरा ॥ नामयादाताराकेशिराजा ॥ ६ ॥ ॥

॥ अभंग ॥ ८९ ॥

चालियेलेतेव्हांगडीआणिदेव॥खेळतातीसर्वआनंदानें१व  
त्साचियारूपेंवत्सासुरआला ॥मारायाकृष्णालापरीक्षिती  
॥ २ ॥ पाहोनियांऐसेंतयासीमारीलें॥झोंकोनियांदिल्हेंआ  
काशाते ॥ ३ ॥ चलाआतांजेऊंबैसूंएकेठायीं॥काढालव  
ळाहींसिदोरीयां ॥४॥ गोपाळमिळोनीआनंदेंजेविले॥ब्रह्म  
रसेंधालेकृष्णासंगें ॥५॥ उदकप्राशनकरावयाआले ॥ बका  
नेदेखीलेंकृष्णजीला ॥६॥ दुष्टबुद्धितेव्हांदेवासीगिळीत ॥  
हृदयजाळीतउगाळिला ॥ ७ ॥ थरोनियांहातेंउभाचीचिरी  
ला ॥ आनंददेवालानसमाये ॥ ९ ॥ नामाह्मणेआलेघ  
रासीसकळ ॥ सांगतातीबाळेंवर्तमान ॥ १० ॥ ॥

॥ अभंग ॥ ९० ॥

उठोनप्रातःकाळीं गौळणीबोलती ॥ जाईलश्रीपतीवनाआ  
तां ॥ १ ॥ चलाजाऊंत्याचें पाहूंगेश्रीमुख ॥ हारेलहीभुकडोळि  
यांची ॥ २ ॥ तांतडीनें येती नंदाचीयाघरा ॥ पाहातीउदारा  
कृष्णराया ॥ ३ ॥ कुरळहेकेशसुहास्यवदन ॥ आकर्णनयन  
शोभताती ॥ ४ ॥ अरुणोदयप्रभाअधरदीसती ॥ हिरेझळा  
ळीतीदंततुझे ॥ ५ ॥ भोंवयाव्यंकटासुंदरनासीक ॥ पाहोनी  
यांसुखफारहोय ६ लळाटींशोभतकेशराचाटीळा ॥ वरबिंदू  
रेखीलाकस्तूरीचा ॥ ७ ॥ वैजयंतीमाळकिरीटकुंडलें ॥ नाम  
यानेंकेलेंनिंबलोण ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ ९१ ॥

उठोनियांप्रातःकाळीं ॥ देवेंमुरलीवाजविली ॥ १ ॥ गडीमि  
ळोनीसमस्त ॥ घ्यारेसिदोन्यासांगत ॥ २ ॥ अळंकारघालीता  
ती ॥ दिसेसुशोभितमूर्ती ॥ ३ ॥ नामाह्मणेस्वामीमाझा ॥ आ  
लाभक्तांचियाकाजा ॥ ४ ॥ ॥ ६ ॥ ॥ ६ ॥

॥ अभंग ॥ ९२ ॥

अनेकपुष्पांच्यासाजतातीमाळा ॥ गुंजाहारगळांशोभताती  
॥ १ ॥ रक्तपीतांबरआरक्तअधर ॥ चरणसुंदरचालताती ॥ २ ॥  
रक्तचंदनाचीघेतलीसेऊटी ॥ मयूरपत्रवेठींशोभताहे ॥ ३ ॥ सिं  
गेंरंगवीतीदेवोनीयांग ॥ चालतश्रीरंगमगेंमगें ॥ ४ ॥ चिर्तीं  
सर्वकाळराहेऐसेंध्यान ॥ नामाह्मणेधन्यतोचिएक ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ ९३ ॥

शिवादिकज्याचेवंदीपायवणी ॥ पायांवरिन्हाणीयशोदाते ॥  
॥ १ ॥ नंदपुण्यलेखानव्हेआह्मांप्रती ॥ शुक्परीक्षितीसांगतसे

॥ २ ॥ सनकादिकज्याचेध्यानींझालेपिसे ॥ गार्डचारीतसेगो  
कुळांत ॥ ३ ॥ गडियांसीकालावांटितोश्रीधर ॥ कौतुकसुरव  
रपाहाताती ॥ ४ ॥ नामाह्मणेसुखदेईलभक्तांसी ॥ वधील  
दुष्टांसीस्वामीमाझा ॥ ५ ॥ ॥६॥ ॥६॥ ॥६॥

॥ अभंग ॥ ९४ ॥

कंसधाडीआघासूर ॥ मारींनंदाचाकुमर ॥ १ ॥ एकहॉटखा  
लीं ॥ दुजामेघाच्यामंडळीं ॥ २ ॥ गार्डगोपाळउदरीं ॥ देवाक  
ळलेंअंतरीं ॥ ३ ॥ आंतप्रवेशलाकृष्ण ॥ रूपधरीतवामन ॥ ४ ॥  
क्षणार्थेचीमारी ॥ भक्तजनाचाकैवारी ॥ ५ ॥ भेणेंगोपाळपरि  
येले ॥ कृपादृष्टींउठविले ॥ ६ ॥ तेजअद्भुतनिघालें ॥ कृष्णस्  
खींप्रवेशलें ॥ ७ ॥ भक्तांसरिक्षीत ॥ नामाह्मणेकृष्णनाथ ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ ९५ ॥

गडीआणिरमापती ॥ तेव्हांआनंदेंजेवित्ती ॥ १ ॥ कोणीम  
डीतातीपानें ॥ वरीठेवितातीअन्नें ॥ २ ॥ कोणीठेवीमां  
वरी ॥ कोणीजेवीभूमीवरी ॥ ३ ॥ कोणीपसरीतीचवाळें  
कोणीपसरीतातीजाळें ॥ ४ ॥ गोळेघेऊनियांहातीं ॥ येर  
रांतेंहाणित्ती ॥ ५ ॥ पाहातातीदेव ॥ धन्यधन्यत्यांचाभा  
॥ ६ ॥ मिटाकियादेती ॥ देवांवांकुल्यादावित्ती ॥ ७ ॥  
मायामोहीब्रह्मादिकां ॥ नामाह्मणेतेचिऐका ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ ९६ ॥

गौळियांचींपेरेंवांकुल्यादावित्ती ॥ क्रोधावलाचिर्त्तीब्रह्मं  
॥ १ ॥ चोरोनीयानेतगोवत्सगोपाळ ॥ पाहूंयांचेंबळकितीअ  
२ जाणोनीअंतरदेवहांसतसे ॥ सामर्थ्यपाहतसेपुत्रमाझ  
तेथूनिआणावींनव्हेहेंउचित ॥ ह्मणेलकिंचितपराक्रमा ॥





नामाह्मणेऐसेंविचारीलेंचिर्तीं॥करीतश्रीपतीकायतेव्हा ५

॥ अभंग ॥ ९७ ॥

गाईवत्सगोपाळकेलींसेनिर्माण॥नलगतांक्षणपरीक्षिती १  
पूर्ववतसर्वन्यूनकांहींनोहे॥नकरिंआश्वर्यमनामाजी॥२॥इ  
च्छामात्रेंकरीब्रह्मांडांच्याकोटी॥त्यासीकायगोष्टीअपूर्वहे३  
सायंकार्ळांगेलेगोकुळाभीतरी॥आपुलाल्यापरीघरींसर्व॥४  
ब्रह्मादिकांज्याचानकळेचिपार॥मानवांविचारनकळेकांहीं  
५ एसाहासमर्थनामयाचाधनी॥वंदीपायवणीसदाशिव६

॥ अभंग ॥ ९८ ॥

एकसंवत्सरसकळजाहला॥पाहावयाआलाब्रह्मदेव ॥ १ ॥  
पूर्ववतगाईगोपाळदेखीले॥आश्वर्यवाटलेंतेव्हांत्यासी ॥२॥  
ब्रह्मांडांतब्रह्मादुजाअसेकोण॥केलेसेंउत्पन्नयांजलागीं ॥३  
घेऊनीयांगेलोंतेचिआलेयेथें॥जाऊनीयांतेथेंपाहातसे ॥ ४॥  
भ्रांतीनेंव्यापीलेंतयाचेंतेमन॥देखतोंमीस्वप्नकिंवासत्य ५  
नामाह्मणेएकेठायींउभाराहे॥न्याहाळूनपाहेसकळांसी ॥६

॥ अभंग ॥ ९९ ॥

चतुर्भुजदिसेशंखचक्रहार्तीं॥मुगुटशोभतीसर्वांलागीं॥१ क  
र्णीचींकुंडलेंवैजयंतीमाळा॥देखतसेडोळांब्रह्मातेव्हां ॥२॥  
कौस्तुभहृदयींश्रीवत्सलांछन॥बाहूंचींभूषणेंपाहातसे॥३॥  
चरणींतोडरपीतपीतांबर॥तेजेंदिवाकरलोपतसे॥४॥आपा  
दपर्यंततुळसीच्यामाळा॥मुद्रिकादशांगुळारत्नांचीया ॥५॥  
केशराचेटीळेनेत्रकमळकार॥दंतींइंदुकरवैसलेती ॥६॥ को  
टीशारेमूर्तीकोटीब्रह्मेदिसती॥स्तवनकरीतीसुरवर ॥७॥ना  
माह्मणेऐसेंदावीतगोविंद॥झालासेसावधब्रह्मातेव्हां ॥ ७॥



( ४६ )

॥ अभंग ॥ १०० ॥

ओळखेबापाला॥ब्रह्मातेव्हांधाविन्नला ॥१ ॥ नेत्रींअश्रूंची  
याधरा॥कांपतसेथरथरां॥२॥घालीनमस्कारा॥ह्मणेअपराधी  
भीफार ॥३॥ जोडोनीयांहाता॥नामाह्मणेस्तुतीगात ॥४॥

॥ अभंग ॥ १०१ ॥

श्रवणेंजळतीपापाचेपर्वता॥एकेंब्रह्मगीतशुकह्मणे ॥१॥ धरी  
जोविश्वासकरीजोपठण॥तरेलतोजाणभवसिंधू ॥२॥ आ  
पणतरेलनव्हेहेनवला॥कुळेंउद्धरतीलसकळची ॥३॥ एके  
कअक्षरटाळीमहापापा॥करायाचाजपसात्विकहो ॥४॥ ना  
मघेतांधांवेअन्हवणीचपायें॥कोमळहृदयकृष्णजीचें ॥५॥  
विचारीतांयातीकुळअमंगळ॥नविचारीकाळवेळधांवे ॥६॥  
शरणागतानेदीकाळाचीयाहातीं,नामाह्मणेचितींदृढधरा७

॥ अभंग ॥ १०२ ॥

मेघश्यामवर्णझालासीसगुण ॥ कार्यआणिकारणतुजनमो  
॥ १ ॥ गुंजाहारगळांमयूरपिछेंवेटीं॥रुपाळूजगजेठीतुजन  
मो॥२॥ वनपुष्पमाळाआपादशोभती॥लक्ष्मीच्यापतीतुज  
नमो ॥३॥ वेणुवाजवीसीगायीत्याचारीसी ॥ नकळेकोणा  
सीतुझीलीळा ॥ ४ ॥ हातींतुइयाकवळशोभेपीतांबर ॥ चर  
णसुंदरतुजनमो ॥ ५ ॥ घेऊनअवतारदुष्टांसिमारीसी ॥ १  
कांसिरक्षीसीनिरंतर ॥ ६ ॥ रावणकुंभकर्णमारीसीआत्मा  
रामा ॥ सोडविलेंआह्लांबंदीहृनी ॥ ७ ॥ तुझेमीबाळकवेडें  
अविचारी ॥ नामाह्मणेकरींरुपाआतां ॥ ८ ॥ ॥६॥

॥ अभंग ॥ १०३ ॥

भवसिंधूंततरायाएकचीउपाय ॥ ध्यावेतुझेपायवासुदेवा

॥ १ ॥ गोविंदगोपाळवाचेसीनिखळ ॥ उद्धरेतत्काळकली  
माजी ॥ २ ॥ नारायणनारायणकरीजोपारायण ॥ तोउद्धरे  
जाणइहलोकीं ॥ ३ ॥ तुटतीयातनाकर्माच्याभावना ॥ ज  
डजीवउद्धरणानामस्मरा ॥ ४ ॥ अहर्निशींकीर्तीगातीभा  
विकभोळे ॥ त्याणींतुजजिकीलेंब्रह्माह्मणे ॥ ५ ॥ नामाह्म  
णेऐसेंदाविलेंसुगम ॥ नलगेतुह्मानेमनानाकोटी ॥ ६ ॥ ॥

॥ अभंग ॥ १०४ ॥

कृष्णभक्तीवीणतरलाआहेकोण॥द्यावानिवडूनएकतरी ॥१  
कार्यआणिकारणलटिकाचिशीण॥वर्मनकळोनवायांगेलें२  
नामाह्मणेमाझीखेचरमाऊली ॥रूपेनेंदाविलीवाटमज ॥३

॥ अभंग ॥ १०५ ॥

धन्यत्यागोपिकाधन्यत्यांच्यागाई॥धन्यहेचीमहीब्रह्माह्मणे  
॥ १ ॥ विश्वात्माजोहरीक्रीडेयावनांत ॥ तृणादिसमस्तध  
न्यधन्य ॥ २ ॥ धन्यगोवर्धनधन्यवृंदावन ॥ वृक्षादिपाषा  
णधन्यधन्य ॥ ३ ॥ धन्यहेंगोकुळधन्यहेगोपाळ ॥ ब्रजवासी  
सकळधन्यधन्य ॥ ४ ॥ धन्यहीयशोदास्तनदेमुकुंदा ॥ ध  
न्यतुंचिनंदात्रैलोक्यांत ॥५॥ ब्रह्मसनातनवेदांसीनकळे॥  
गड्यांसंगेखेळेअरण्यांत ॥ ६ ॥ विश्वाचाजोबापनंदत्याचा  
पिता ॥ यशोदेसीमाताह्मणतसे ॥ ७ ॥ सद्गदितकंठने  
त्रींजळवाहे ॥ नामाह्मणेकायमागतसे ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ १०६ ॥

इतुकेंमागतसेंतुज॥वनींजन्मदेईमज॥१॥सुखेंकरोनीराही  
न ॥ तुझेपाहीनचरण ॥२॥ बहूतशीणलों॥ आतांतुजपासीं

आलों॥३॥नकरींआव्हेर ॥ दासतुझामीकिंकर ॥ ४ ॥ येतों  
काकुळती ॥ नामाह्मणेदेवाप्रती ॥ ५ ॥ ॥१३॥

॥ अभंग ॥ १०७ ॥

कायदेसीलयांजला ॥ ब्रह्माह्मणेनकळेमला ॥१॥ ह्मणसीदे  
ईनमीमुक्ती ॥ तरीऐकारमापती॥२॥ मारायासीआले॥त्यां  
सिस्वरूपींमिळविले ॥३॥नफिटेयाचेंपुण्य ॥ तुजवरीझालें  
ऋण ॥४॥येथोनियांनवजासी ॥ मजकळलेंमानसीं ॥ ५ ॥  
आणोनीयांदेत ॥ गाईगोपाळसमस्त ॥६॥घालींपोटामध्यें  
डोई ॥ क्षमाकरींमाझेआई ॥७॥ आज्ञाघेऊनियांगेला ॥ ना  
माह्मणेस्वस्थळाला ॥ ८ ॥ ॥१३॥ ॥१३॥

॥ अभंग ॥ १०८ ॥

आनंदेंखेळता॥रामगडीकृष्णनाथ ॥ १ ॥ गडीह्मणतीरामा॥  
ताडफळेंदेईआह्मा॥२॥सकळमिळोनी॥आलेधेनूकाचेवर्नी  
॥३॥वृक्षहालवोनी ॥ फळेंपाडीतीमेदिनी ॥ ४ ॥ येतधांवो  
नीअसुर ॥ करीतयाचासंहार ॥५॥ भक्तांचाअंकित॥नामा  
ह्मणेकृष्णनाथ ॥ ६ ॥ ॥१३॥ ॥१३॥

॥ अभंग ॥ १०९ ॥

कालिंदीचेडोहींकाळियाचीवस्ती ॥ ऐकपरीक्षितीचरित्रहें॥  
१ ॥ पक्षीश्वापदांनींसोडीयेलेंस्थळा ॥ निघतातिज्वाळात  
याडोहीं ॥ २ ॥ विषाचियायोगेंझाडेंजळताती ॥ जीवननघे  
तीकोणीत्याचें ॥३॥ वैकुंठनायकतयावर्नीआला॥ गोपाळां  
चामेळाबरोबरी॥४॥हुतुतुहमामाखेळखेळताती॥देवासीह्म  
णतीलपेंआतां ॥५॥ तृषाक्रांतगाईजाहलेगोपाळ ॥ पिती  
तेव्हांजळकाळियाचें ॥६॥ लहानालींमुलेंनाहींतयांज्ञान ॥





( ५० )

झालेगतप्राणसकळाचे ॥७॥नामाह्मणेतेव्हाकृपादृष्टींपाही  
॥ उठवीसमस्तगाईआणिगडी ॥ ८ ॥ ॥

॥ अभंग ॥ ११० ॥

जगजेठीतेव्हांक्रोधावलाचिर्ती ॥ करीनमीशांतीतुझीआतां  
॥१॥ माझीयालेंकरांदीधलासेत्रास ॥ करीनमीनाशआतां  
तुझा ॥२॥ त्रैलोक्यांतकोणऐसाहोसमर्थ ॥ माझेशरणागत  
मारीलतो ॥३॥ माझीयाभक्तांसीजोकांदुःखदाय ॥ करीन  
प्रळयत्याजवरी ॥४॥ स्फुरतातीदंडकांपतीअधर ॥ उठला  
सत्वरजगदीश ॥ ५ ॥ कळंबाचेवृक्षीदेवचढतसे ॥ पीतांबर  
गोसेखोवीतसे ६ जगद्रुतेव्हांपुष्पमाळाकाढी ॥ टाकीतसे  
उडीजळामध्ये ॥७॥ नामाह्मणेशोकेंव्यापिलेसमग्र ॥ करो  
नीएकाग्रमनएका ॥ ८ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १११ ॥

घालीतसेवेढेदीसतसेजळीं ॥ आकांतसकळींमांडीयेला ॥१  
गडीरडतातीवत्सपडताती ॥ कपाळेंपीटीतीसकळीक ॥२॥  
तुजवांचूनीयांरक्षीकोणआह्मां ॥ कायसांगूंरामासकळीक ॥३  
रुसल्याआमुचेंकरीसमाधान ॥ तुजविणवनओसवाटे ॥४  
आह्मांसाठींतुवांदुष्टांसीमारीलें ॥ कोणआतांलळेपुरवील  
॥५॥ तुजवांचूनीयांआह्मीसर्वदीन ॥ नजाऊंयेथूनगोकुळा  
सी ६ वियोगानेंतेव्हांपक्षीरडताती ॥ आतांरुष्णमूर्त्तिकैची  
आह्मां ॥७॥ बोलोनीयांऐसेंनिस्तेजपडती ॥ नदीवाहाताती  
स्थीरावली ॥८॥ नामाह्मणेहोतीदुश्चिन्हेंबहुत ॥ गोकुळींस  
मस्तविचारीती ॥ ९ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ ११२ ॥

यशोदाव्याकूळजाहलीसेप्राणें ॥ सुखीअसोतान्हेवनामा  
जी॥१॥ उठतीतिडकास्तर्नीमाइयाफार ॥ लवतसेनेत्रवेळो  
वेळां ॥२॥ जीवतळमळीदाटेमाझाघसा ॥ पाहीनपाडसाके  
व्हांमाइया ॥३॥ गोकुळींचेजननिघालेसकळ ॥ पहातीगोपा  
ळवनामध्ये ॥४॥ कालिंदीच्यातीरीं पडलेसकळ ॥ पाहोनीको  
ल्हाळकरीताती ५ ॥ कपाळेंपीटीतीयशोदारोहिणी ॥ आतांच  
ऋपाणिकेचआझां ॥६॥ धांवधांवकृष्णादावीरेवदना ॥ पाजूं  
आतांपान्हांकोणालागीं ॥७॥ तुझियाकौतुकेंकंटींमीसंसार ॥  
जळतेंअंतरतुजसाठीं ॥८॥ कोणावरिआतांघालूंअळंकार ॥  
बुडालेंहेघरमाझेआतां ॥९॥ नामाह्मणेशोकेंजाऊंपाहेप्राण ॥  
सकळांचेजीवनकृष्णनाथ ॥ १० ॥         ॥         ॥

॥ अभंग ॥ ११३ ॥

नंदह्मणेमाझेबुडालेंजाहाज ॥ अभाग्यासीमजकृष्णकेच ॥१॥  
कायमाझेतपसंपूर्णसरले ॥ ह्मणोनिबुडालेंतान्हेमाझे ॥ २ ॥  
चितेनेव्याकुळपिटीवक्षस्थळा ॥ दावारेसांवळाप्राणमाझा ॥  
३ ॥ आलीयाअतीतात्रासेंदवडीले ॥ ह्मणोनीबुडालेंबाळमा  
झे ४ ॥ प्रातःकाळींपाहूंकोणाचेहोमुख ॥ येथूनीयांसुखनाहींना  
हीं ॥५॥ समस्तांचीदृष्टीकरीतुजकष्टी ॥ ह्मणोनीजगजेठीटा  
कीयेलें ॥६॥ गोकुळींचेजनदेऊंपाहेप्राण ॥ वांचायाकारणका  
यआतां ॥७॥ अभयदेतसेबळिभद्रसर्वासी ॥ मारुनीदुष्टासीये  
ईलआतां ॥ ८ ॥ अंतर्यामींजाणेजनझालेवेडे ॥ नामाह्मणे  
वेढेकाढीतसे ॥ ९ ॥         ॥         ॥

॥ अभंग ॥ ११४ ॥

तयाचेमस्तकींनाचेनारायण ॥ आरंभीगायनजगदीश ॥ १ ॥  
 त्रैलोक्याचाभारघालीहृषीकेशी ॥ दमीतदुष्टासीस्वामीमा  
 झा ॥ २ ॥ होताएकक्षणझालातेव्हांक्षीण ॥ जाऊंपाहेप्राणका  
 ळीयाचा ॥ ३ ॥ तेव्हांत्याच्यास्त्रीयायेतीकाकूळती ॥ लक्षुमी  
 च्यापतीरुपाळुवा ॥ ४ ॥ यज्ञेशाअच्युतागोविंदामाधवा ॥  
 दयानिधीकेशवारुष्णनाथा ॥ ५ ॥ श्रीधरावामनाअगावासु  
 देवा ॥ ऐकावीहीदेवाविज्ञापना ॥ ६ ॥ आह्लांलागींआतां  
 देईचुडेदान ॥ धरितीचरणदेवाजीचे ॥ ७ ॥ दीनांचादयाळ  
 दासांचाकैवारी ॥ नामाह्मणेहरीउतरला ॥ ८ ॥ ॥

॥ अभंग ॥ ११५ ॥

राहूनकायेथेंजावेंसमुद्रासी ॥ सांगेहृषीकेशीसकळीकां ॥ १ ॥  
 तुझीयामस्तकींअसतीचरण ॥ नभक्षीचजाणपक्षीराज ॥ २ ॥  
 दिव्यसुमनाच्याघालितातीमाळ ॥ पूजीतीसांवळाबापमा  
 झा ॥ ३ ॥ अनर्घ्यरत्नांचेदेतीअळंकार ॥ श्रीमुखसुंदरपाहा  
 ताती ॥ ४ ॥ जांबूनदताटींघालीतीभोजन ॥ निघतीतेथू  
 नसकळीक ॥ ५ ॥ आलाभगवानआनंदलेगडी ॥ उभा  
 रीतीगुठीजनतेव्हां ६ ॥ काळियाआख्यानस्मरेजोमानसीं ॥  
 नडंखीतयासीसर्पकुळ ७ ॥ अहर्निशींयाचेंकरीजोपठण ॥ ना  
 माह्मणेविघ्ननाहींतेथें ॥ ८ ॥ . ॥ ॥

॥ अभंग ॥ ११६ ॥

आलावनमाळी ॥ मगभेटतीसकळी ॥ १ ॥ यशोदारोहिणी ॥  
 पोटींधरितीचक्रपाणी ॥ २ ॥ गाईधांवताती ॥ कृष्णअंगातेंचा



टिती ॥३॥ उच्यामारीताती ॥ गडी आनंदेंनाचती ॥ १ ॥ नवर्ण  
वेतो आनंद ॥ नामयाची बुद्धीमंद ॥ ५ ॥ ॥ ७१ ॥

॥ अभंग ॥ ११७ ॥

झाला अस्तमान तेथें चिराहती ॥ ऐकें परीक्षिती अद्भुतता ॥ १ ॥  
निद्रेने व्यापिलें असे ते वहां सर्वा ॥ लागला वोग वातयावनी ॥  
॥ २ ॥ गाई पळताती पक्षीरडताती ॥ पिलें पडताती कृष्णापुढें ३  
हाहाकार झाला धांवधांव कृष्णा ॥ वांचवीरे प्राणांस कळांच्या ४  
तुझीं आह्मी वाळें वांचवीरे आह्मां ॥ धांवधांवरामाह्मणताती  
॥ ५ ॥ आक्रोशें रडती मारिताती हाका ॥ वैकुंठनायकारक्षीं  
आह्मां ॥ ६ ॥ दीनांचा दयाळमनाचा कोमळ ॥ घाली अग्निज्वा  
ळमुखामध्ये ॥ ७ ॥ होतां प्रातःकाळ सकळ उठीले ॥ नामाह्म  
णे आले गोकुळांत ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ ११८ ॥

दुष्टदुराचारी ॥ गोपाळाचा वेपथरी ॥ १ ॥ दैत्य ओळखिला  
॥ रामें प्रलंब मारीला ॥ २ ॥ देव करिती जयजयकार ॥ पुष्पें  
वर्षती अपार ॥ ३ ॥ सूर्य आलासे माध्यान्हा ॥ देवाबाहाती भो  
जना ॥ ४ ॥ नामाह्मणे पाचारिती ॥ गडी एकत्र बैसती ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ ११९ ॥

एकेठारीं करुनी अन्न ॥ हातें वाढी नारायण ॥ १ ॥ हें पाहोनि  
सुरवर ॥ चितीं करिती विचार ॥ २ ॥ धन्य पुण्यगौळीयांचें ॥  
आह्मा अन्नमिळें कैचें ॥ ३ ॥ एक असे युक्ती ॥ हात धुईल श्रीप  
ती ॥ ४ ॥ उच्छिष्टाचे मीसे ॥ देव जळीं होती मासे ॥ ५ ॥ हें कळ  
लें घननीळां ॥ सांगतसे हो गोपाळां ॥ ६ ॥ चला वृंदावना जाऊं ॥  
नामाह्मणे उदक घेऊं ॥ ७ ॥ ॥ ७१ ॥ ॥ ७२ ॥









॥ अभंग ॥ १२० ॥

तृणाचियालोभेंगाईगेल्यादूरी॥पाचारीमुरारीनामेंत्यांचीं१  
चंद्रभागेगंगेभागरिथीयमुने ॥ येईताभ्रपर्णेधांवोनीयां॥२॥  
सरस्वतीप्रवरेकालिंदीनर्मदे ॥ येईतुंगभद्रेधावोनीयां॥३॥दे  
वाजीचाशब्दऐकोनीयांकानीं॥थेतातीधांवोनीनामाह्मणे४

॥ अभंग ॥ १२१ ॥

त्रिभंगीदेहुडेंउभेवृंदावर्नीं॥वेणूचक्रपाणीवाजवीतो॥१॥ त  
यावरीगाईटाकितार्तीमाना ॥ बाळेंस्तनपानाविसरती॥२  
सर्पआणिनागमुंगुसेंबैसती ॥जळेंहीवाहार्तींविसरलीं ॥३॥  
हस्तिसिंहएकेटारींबैसताती॥भ्रमरभुलतीवेणुनादें॥४॥विं  
चरीतांवेणीतेथेराहेफणी॥करीतांभोजनींघ्रासमुखीं ॥५॥उ  
दकाचेकुंभगोपिकांचेशिरीं॥यमुनेचेतीरींवेडावल्या ॥६॥जा  
हलेतटस्थत्रिलोकींचेजीवा॥विसरलाशिवदेहभावा ॥७॥ना  
माह्मणेव्योमींउभ्यादेवांगना ॥पाहोनीयांरुष्णाभुलताती

॥ अभंग ॥ १२२ ॥

॥ ८ ॥

मार्गशीर्षमासींकात्यायनीव्रत ॥ कुमारीसमस्तआचरती१  
अरुणोदरींयेतीकालिंदीचेतीरीं ॥ गातीत्यासुंदरीरुष्णजी  
ला३सिकतेचीमूर्तीकरुनीदेवीची॥पूजाआर्चातीचीकरीता  
ती॥३॥जोडोनियांकरकरीतीस्तवना॥ ऐकेंविज्ञापनाआदि  
माये ॥४॥ नंदाचानंदनदेईंआह्मांपती ॥ नामाह्मणेयेती  
स्वस्थळासी ॥ ५ ॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १२३ ॥

कालिंदीचेतीरींवस्त्रेंटेविताती॥जळांतरिघतीसकाळिक॥१॥  
गव्यांसमवेतआलातेथेंरुष्ण ॥ करावयापूर्णव्रतत्यांचें॥२॥

वस्त्रेधेवोनीयांचढेवृक्षावरी॥धावरल्यानारीपाहोनीयां ॥३॥  
वस्त्रेदेईआतांआमुचींमुकुंदा ॥ जावोनीयांनंदासांगूंआतां  
॥ ४ ॥अच्युताअनंताकृष्णागरुडध्वजा॥दासीआह्लीतुइया  
सकाळिका॥५॥वाजतसेशीतजाऊंपाहेप्राण॥यशोदेचीआण  
तुजअसे ॥६ ॥ ऐकोनीयांऐसेंनामाह्मणेहांसे ॥ धर्मसांग  
तसेतयांलार्गी ॥ ७ ॥ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १२४ ॥

नग्रहोवोनीयांस्नानजेकरीती ॥ त्यांचींव्रतेंहोतीनिरर्थक॥१  
त्वरेंकरोनीयांयागेमजपार्सीं॥सांगतोंतुम्हासीप्रायश्चित्त॥२  
एकीआडएकगुह्यस्थानींहात ॥ आनंदवहुतमनामध्ये॥३  
करानमस्कारसांगेवनमाळी॥एकहस्तभाळींलाविताती॥४  
देवद्विजांऐसाकरितानमस्कार ॥पापयांचेंफारधर्मशास्त्रीं ॥  
५ ॥ऐकोनीयांऐसेंलज्जासोडोनीयां ॥ पडतातीपायांआदि  
त्याच्या ॥ ६ ॥ वस्त्रेदेततेव्हांतयांजगज्जीवन ॥ मनोरथपू  
र्णकरीनमी॥७॥नामाह्मणेयेतीगोकुळासीनारी ॥ चालिला  
श्रीहरीतेधूनीयां ॥ ८ ॥ ॥

॥ अभंग ॥ १२५ ॥

प्रातःकाळींसांगेसकळांश्रीकृष्ण ॥नकाघेऊंअन्नआजकोणी  
सोडोनीयांगाईचालिलेवनासी, गडीहृषीकेशीखेळताती२  
वर्जीयेलेंआह्मानकाघेऊंअन्ना ॥ खावेंकायकृष्णाआजीआ  
तां ॥३॥ गडीयांसीसांगेवैकुंठींचाराणा॥सांगांवेंब्राह्मणाजा  
वोनीयां ॥४॥ वर्नींउपवासीआहेरामकृष्ण ॥ द्यावेंत्यासी  
अन्नरुपाकरोनी ॥५॥ गोपाळांसीतेव्हांधाडीवासुदेव ॥ पा  
हावयाभावयाज्ञिकांचा ॥६ ॥ जोडोनीयांहातवंदीतीद्विजां

सीं ॥ धाडिलेंआह्मांसीरुष्णनार्थें ॥७ ॥ नामाह्मणेऐसेंसांग  
तीगोपाळ ॥ याज्ञिकांसबळअभिमान ॥ ८ ॥ ॥ ७३ ॥

॥ अभंग ॥ १२६ ॥

पडेप्रायश्चित्तबोलूनकाकोणी ॥ ऐकूनयेकार्नींशब्दयांचा ॥  
॥१ ॥ स्वर्गसुखासाठीं करीतातियज्ञ ॥ टाकितीअवदानअग्नि  
मुखीं ॥ २ ॥ भोक्तावर्नींआलानकळेचीत्यांला ॥ पूर्णब्रह्मयाला  
नजाणती ॥ ३ ॥ रुपाळुबहुतपरीक्षितीराया ॥ उद्धारकरा  
यापाठवीलें ॥ ४ ॥ इच्छामात्रेंपाडीअन्नाचेपर्वत ॥ काकुळ  
तीयेतअन्नासाठीं ॥ ५ ॥ गडीयांसीकळेतेथीलआकार ॥ नि  
घतीसत्वरतेथूनीयां ॥ ६ ॥ येऊनीयांरुष्णासांगितलेंत्यांनीं  
॥ हांसेचक्रपाणीनामाह्मणे ॥ ७ ॥ ॥ ७३ ॥

॥ अभंग ॥ १२७ ॥

रुष्णापांचखाणीऊथळदिसती ॥ लाहानाल्याभिंतीत्याजव  
री ॥ १ ॥ विस्तूघालीतातीगवतआंथरती ॥ बडबडकरीतीअव  
घेजण ॥ २ ॥ घालूनीयांतूपहार्तीघेतीचाटू ॥ करीतीॐफटूअ  
स्कावेळ ॥ ३ ॥ लांकडाचेपाळेंघेऊनीबैसला ॥ मिळालासेमेळा  
त्याजपुढें ॥ ४ ॥ येवढेसेंभाडेंतांदुळसिजविती ॥ तुजलाकाय  
देतीत्यांतूनीयां ॥ ५ ॥ घडिघडिऊठतीघडिघडीबैसती ॥ तें  
कायश्रीपतीआह्मांसांग ॥ ६ ॥ कायचतुराईअसेत्यागो  
पाळां ॥ भावासीभुललानामाह्मणे ॥ ७ ॥ ॥ ७३ ॥

॥ अभंग ॥ १२८ ॥

गडीयांसीतेव्हांसांगितलेंदेवें, स्त्रीयांसीसांगावेंजाऊनीयां १  
नकोरुष्णाद्विजआह्मांसिमारिती ॥ अभयश्रीपतीत्यांसीदे  
तस्वरेंकरोनीयांगेलेस्त्रियांपासी, सांगितलेंत्यांसीवर्त्तमान



३ ऐकोनीयां ऐसैं ऊठिल्या सत्वर, वर्जाती भ्रतार ते व्हां त्यांचे  
एका ब्राह्मणानें स्त्रिये सी बांधीलें ॥ प्राणांसी सोडीलें परी  
ती ५ मुकुमार सांवळारा जीवलोचन ॥ पहाता ती कृष्ण मुख  
व्हां ६ आनंदाचें नेत्रीं वाहातें जीवन ॥ पुसे वर्तमान नामा ह्म


॥ अभंग ॥ १२९ ॥

॥ ७

घरा जावें ऐसैं सांगे पुरुषोत्तम ॥ ऐकोनीयां श्रम फार होय ॥ १  
दयानिधी ऐकें अगामे घश्यामा ॥ धाडून को आह्मां येथून  
यां ॥ २ ॥ तुज साठीं आह्मी सोडीले भ्रतारां ॥ चरणीं दे  
थारा देवराया ॥ ३ ॥ देवना संसार आह्मां झालें कृष्णा  
सांगावें हें कोणा दुःख आतां ॥ ४ ॥ तुमचे भ्रतार वंदीती तुह्म  
सी ॥ सांगे हृषीकेशीं भिऊं नका ॥ ५ ॥ सांगतांची ऐसैं च  
लिल्या त्या सर्व ॥ पाहाती केशव वेळो वेळां ॥ ६ ॥ द्विजांचे  
मानसीं होय अनुताप ॥ निंदिताती आपआपणातें ॥ ७ ॥  
भोजन करोनी गडीराम कृष्णा ॥ निघती तेथून नामा ह्मणे ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ १३० ॥

इंद्राचा विभाग भक्षीचक्रपाणी ॥ रूपगोवर्धनीं धरोनीयां ॥ १ ॥  
क्रोधावला इंद्र गौळीयां निंदित, दावीन सामर्थ्य तुह्मां आतां २  
पोरांच्या बुद्धीनें वर्तताती सर्व ॥ धरूनीयां गर्वतें चीकरी ॥ ३ ॥ प्र  
ळय मेघांच्या काठी ल्या शृंखळा ॥ वर्षावें गोकुळा जावोनीयां ४  
आज्ञा ह्मणोनीयां वंदीयेला इंद्र ॥ कोपें जैसा रुद्र प्रळयींचा ॥ ५  
मुसळाच्या धारामेघ वर्षताती ॥ गारा पडताती शिळां ऐशा ॥ ६  
मरताती पक्षी श्वापदें अपार ॥ हिंवे नारी नरकां पताती ॥ आना  
माह्मणे गाई हंबडी हाणीती ॥ येऊनी पडती कृष्णा पुढें ॥ ८ ॥





॥ अभंग ॥ १३१ ॥

काकुळतीयेतीसकळीकलोक॥पाहासीकौतुककायआता १  
 मार्गेबहुपरीरक्षियेलेंआह्लां॥अगापुरुषोत्तमादीनबंधू ॥२॥  
 कोणतुजविणआह्लांसीरक्षिता॥उदाराअनंताजगजेठी॥३  
 शरणशरणअगावासुदेवा॥अच्युतामाधवादीनबंधू ॥ ४ ॥  
 विलंबकरीतांजातीलरेप्राण॥धरितीचरणनामाह्लाणे ॥५॥

॥ अभंग ॥ १३२ ॥

सकळिकांतेव्हांदेवेंआश्वासिलें ॥ इंद्रेंहेंमांडिलेंविघ्नयेथें॥१  
 महेंद्राचारंककरीनक्षणांत॥पाहापुरुषार्थदावीनमी॥२॥रक्ष  
 णारयांसीआहेंमीगोविंद॥उतरीनमदतुझाआतां ॥३॥शर  
 णागतामारीकोणऐसाथोर॥मशकपामरपाहूंआतां ॥४॥या  
 साठीकरीनसृष्टीचाउभारा॥लागोनेदींवारारदुःखाचामी ५  
 गोवर्धनातुह्नीचलारेसकळ॥दावीतोंमीबळइंद्राआतां ॥६॥  
 उचलिलागिरीप्रथमअंगुळी॥नामाह्लाणेवळीवापमाझा ॥७॥

॥ अभंग ॥ १३३ ॥

राहायाजतळींआनंदेंकरूनी॥मानूनकामनींभययाचें॥१॥  
 पाहूंकितीदिसपडतोपाऊस॥धरीनानिःशेषप्रळयांत॥२॥सां  
 गतांचीऐसेंराहातीसकळ॥वणितातीबळपरस्परें ॥३॥सौंग  
 डेह्मणतीपडेलअवचित ॥ लावार्कीरेहातसकळीक ॥ ४ ॥  
 उगेंचीश्रमतीवाळकेंअज्ञान ॥ ह्मणेनारायणकाढाहाता॥५॥  
 सप्तदिनहोतीसांगतोयोगींद्र॥पाहावयाइंद्रयेताझाला॥६॥  
 अद्भुतचरित्रपाहूनगेलीभ्रांत ॥भेघांसीसांगतपुरेकरा ॥ ७ ॥  
 नामाह्लाणेइंद्रमनींतोशंकला॥अपराधघडलासमर्थाचा॥८॥

॥ अभंग ॥ १३४ ॥

राहिलापाऊसनिघावेंबाहेर ॥ सगिविश्वंभरसकळांसी ॥१॥  
 दीनबंधूतेव्हांठेवीपर्वतासी ॥ भेटतीदेवासिसकळीक ॥२॥  
 आयुष्यबहुततुजहोवोरुष्णा॥वांचविलेंप्राणासकळांच्या ३  
 विष्णुदासनामाओवाळूनजाया॥येगेमाझेमायभेटीदेई॥४॥

॥ अभंग ॥ १३५ ॥

वहातसेनेत्रींइंद्राचीयानीर ॥अपराधीथोरदेवराया ॥१॥क्ष  
 माकरींआतांअव्युताअनंता॥ अगाकृष्णनाथादीनबंधू॥२  
 तुझीयादासांसिदुःखम्यांदीधले ॥भ्रांतीनेंमोहीलेंमनमाझे  
 ॥३॥दावींतुजथोरीनकरींचसेवा॥करादंडदेवामजलार्गीं॥४  
 तूंचिमाझाबापतूंचिमाझीआई,क्षमाकृष्णाबाईकरींआतां  
 ॥५॥दैत्यमारावयाभूतळींआलासी,भक्तांलारक्षीसीनिरंतर  
 ६॥ जगदुरूमाझाधनीवनमाळी,जोडोनिअंजुळीउभाअसे  
 ॥७॥चतुर्भुजगळांवैजयंतीमाळा,पाहातसेडोळांनामाझणे

॥ अभंग ॥ १३६ ॥

॥ ८ ॥

गोविंदामाधवाकेशवावामना ॥मायातीताकृष्णातुजनमो  
 १॥गोवर्धनोद्धारादेवाविश्वंभरा॥निर्गुणनिराकारातुजनमो  
 ॥२॥ जनार्दनाहरीकृपाळुहृषीकेशा॥पुराणपुरुपातुजनमो  
 ३॥अव्यक्ताक्षेत्रज्ञाअचित्याकूटस्था,भुवनैकनाथातुजनमो  
 ४॥ अनंतब्रह्माडेंतुझीयेउदरीं॥घनश्यामाहरीतुजनमो॥५  
 देवरायातुझेकोमळहृदय ॥ कृपादृष्टींपाहेंमजकडे ॥ ६ ॥ तु  
 झामीकिंकरआहेंवासुदेवा,अभययाजीवादेईआतां७नामा  
 झणेघालीचरणासीमीठी ॥ बोलेजगजेठीस्वामीमाझा ॥८

॥ अभंग १ ३७ ॥

तुझामोडिलाम्यांयज्ञ ॥ ऐकेंतयाचेंकारण ॥ १ ॥ नकरिती  
स्मरण ॥ सुखारूढतुझेमन ॥ २ ॥ विसरलासीमज ॥ अनुग्रह  
केलातुज ॥ ३ ॥ ऐसेंसांगेनारायण ॥ नामाह्मणेसमाधान ॥ ४ ॥

॥ अभंग ॥ १ ३८ ॥

आणूनिसुरभीकरीअभिषेक ॥ येतीसकळीकमरुद्वण ॥ १ ॥  
सुरवरांचीदाटीकरितीनमस्कारा ॥ होतसेअपारपुष्पवृष्टी २ ॥  
वेदमंत्रघोषऋषीकरिताती ॥ अप्सरानाचतीथईथयां ॥ ३ ॥ ना  
रदतुंबरगंधर्वगायन ॥ वर्णितातीगुणकृष्णजीचे ॥ ४ ॥ यथावि  
धीइंद्रपूजीविश्वंभरा ॥ जोडोनीयांकरउभाराहे ॥ ५ ॥ आज्ञाये  
ऊनीयांजायस्वस्थळासी ॥ येतीगोकुळासीसकळीक ॥ ६ ॥  
चरित्रजोकोणीउच्चारीलवाचे ॥ जळतीपापाचेपर्वतते ॥ ७ ॥  
नामाह्मणेऐसेंसांगतसेशुक ॥ सूतपुराणिकशौनकासी ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ १ ३९ ॥

अहर्निशींकंसवैसेचिंताक्रांत ॥ विचारपुसतप्रधानांसी ॥ १ ॥  
प्रतिज्ञाकरोनीशत्रुवधाजाती ॥ तेमागेनयेतीपरतोनी २ ॥ आ  
तांपुरुषार्थीकोणपाठवावा ॥ तोमजसांगावानिवडोनी ॥ ३ ॥  
सांगतीप्रधानधाडाअमुरामुरा ॥ तंवतोअसुरउभाराहे ॥ ४ ॥ ह्म  
णेमृत्यूनसेमजकोणाहार्ता ॥ द्वापारींमारुतीगुप्तझाला ॥ ५ ॥  
एकोनीयांऐसेंआनंदमानसीं ॥ गौरविलेंत्यासीनानापरी ६ ॥  
नामाह्मणेकाळंबोलाविलेंत्यासी ॥ सत्वरवनासीयेताझाला

॥ अभंग ॥ १ ४० ॥

॥ ७ ॥

आनंदेंवनांतखेळतातीगोप ॥ गाईचेकळपचरताती ॥ १ ॥ अ  
कस्मातदैत्यदेखतीदुरून ॥ ह्मणतीकृष्णाविघ्नथोरआलें ॥ २ ॥

लपेंतूंकान्होबाह्मणतातीगडी॥घालीतोंघोंगडीतुजवरी ॥३  
 घावरलेतेव्हांसमस्तगोपाळ॥पाहोनिघननीळबोलतसे ॥४  
 तुझीकांहींचिंतानकरामानसीं ॥ मारीतोंमीयासीक्षणा  
 माजी ॥५॥ राहोनीयांउभापाहातअंतरीं॥यासीमृत्युकरिंको  
 णाचीया॥६॥वातात्मजाहार्तींमरणअसेयासी॥कळलेंदेवा  
 सीनामाह्मणे ॥ ७ ॥ ॥ ७ ॥ ॥ ७ ॥

॥ अभंग ॥ १४१ ॥

गाईगोपतेव्हांलपवोनिक्षणेक॥ जानकीनायकजाह्लादेव  
 १आकर्णनयनहार्तींधनुष्यबाण, करीतसेध्यानमारुतीचें २  
 स्वामीचातोधांवाऐकोनीयांकानीं, हडबडिलामनींकपींद्रतो  
 ॥३॥निघोनित्वरितवनामाजीआला ॥ चरणासिलागलाप्रे  
 मभावे ४ ह्मणेस्वामीकांहींसेवकासिआज्ञा॥ करावीसर्वज्ञा  
 दयानिधी॥५॥देवह्मणेवारेकायसांगूंफारा॥ पैलतोअसुरयेत  
 आहे ६॥तुझ्याहातेअसेतयासिमरण॥ह्मणोनिस्मरणकेलें  
 तुझे॥७॥तयासिजाऊनिमारावेंत्वांआतां ॥ चरणींठेऊनमा  
 थानिघालातो ॥८ ॥दुर्जनतेवेळींमारुतीपाहीला॥ ह्मणेका  
 ळआलाकोठोनीयां ॥९॥ धरोनीयांनडींकेलागतप्राण ॥ पु  
 नरपियेऊनवंदीतसे ॥१०॥ नामाह्मणेदोन्हीजोडोनीयांकर  
 ॥ बोलीलाउत्तरकायआतां ॥ ११ ॥ ॥ ७ ॥ ॥

॥ अभंग ॥ १४२ ॥

त्रेतायुगींरुघ्वातीकरोनीयांधोर ॥ वधिलेअसुररावणादी ॥१  
 कोण्याहेतूस्तवपुन्हांआगमन॥सांगारूपाकरूनदासालागीं  
 ॥२॥ऐकोनिवचनबोलेसर्वेश्वर ॥द्वापारींअवतारआठवाहा  
 ॥३॥तुझेभेटीस्तवरूपहेंधरीलें॥दावींतेवहिलेंकपीह्मणे॥४॥

कृष्णलीलापाहूंहेतआहेचित्त॥दावींसीताकांतादीनालार्गीं  
॥५॥चतुर्भुजरूपदाविलेंप्रगट ॥ शिरींमोरमुगुटशोभतसे ॥  
॥६॥गुंजाहारगळांवेजयंतीमाळा॥ कासेसिपींवळापीतांबर  
॥७॥नवलक्षगाईगोंपहितितुके॥खेळतीकौतुकेंकरोनीयां ८  
नामाह्मणेतेव्हांस्तुतीतेंकरीत॥नकळेतुझाअंतब्रह्मादिकां९

॥अभंग ॥ १४३ ॥

द्वापारींचीठेवसंपूर्णपाहून ॥विनवीजोडोनकरांलार्गीं ॥१॥  
रामरूपधरूनमजबोळवावें॥तेंरूपराहावेहृदयामाजी ॥२॥  
मनोरथत्याचाएकोनिश्रवणीं ॥ झालाचापपाणीतात्का  
ळीक ॥ ३ ॥ पाहोनीयांध्यानकरोनिनमन ॥ निघालातेधू  
नवायोसुत ॥ ४ ॥ घेवोनीयांआज्ञासेतुबंधागेला ॥ ध्यान  
स्थबैसलानामाह्मणे ॥ ५ ॥ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १४४ ॥

गौळीह्मणतीहृपीकेशी ॥ दावींआपुल्यास्थळासी ॥१॥ स  
खातूंचिकृष्णा॥आमुचीपुरवावीवासना ॥२॥ दावींवेकुंठस  
कळां ॥ क्षणएकपाहूंडोळां ॥ ३ ॥ नामातेथीलरहिवासी॥  
आलास्थापायाभक्तांसी ॥ ४ ॥ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १४५ ॥

लोपतांआदित्यपडेचंद्रप्रभा॥वृंदावर्नीउभासुशोभीत ॥१॥  
देहूडापाउलींउभातयेवनीं ॥ वेणूचक्रपाणीवाजवीतो ॥२॥  
ऐकतांचिनादगोकुळींच्यानारी ॥ पाहावयाहरीनिघताती  
॥ ३ ॥ भ्रतारसेजेसीटाकूनिउठती ॥ वाढीतांपंगतीनिघ  
ताती ॥ ४ ॥ स्तनदेतांबाळंटाकिलींभूमीसी ॥ मोकळीया



केशीनिघताती ॥ ५ ॥ नामाह्मणेऐशागेल्यादेवापासीं ॥  
आनंदमानसींसमाये ॥ ६ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १४६ ॥

वनामध्येकंगेआल्यातीसकळ॥विनोदेंगोपाळह्मणतसे॥१  
निशीमाजीठ्याघफिरतातीरानीं॥जावेंसकळांनींघराआतां  
॥२॥एकोनीयांऐसेंकठिणवचन॥चाललेंजीवननेत्रींहूनी ३  
वेणुनाददूतधाडीलाआह्मांसी ॥ आलीयांह्मणसीजावेंआ  
तां ॥ ४ ॥ शाहाणाचतुरआहेसीनेटका ॥ वैकुंठनायकावि  
चारावें ॥ ५ ॥ कामाग्नीनेंरुष्णापीडिलोंसकळ ॥ मांडिये  
लाखेळमन्मथाचा ॥ ६ ॥ एकएकनारीएकएकरुष्ण ॥ क  
रावयापूर्णइच्छात्यांची ॥ ७ ॥ प्रकृतीसीऐसाभुललागोवि  
द ॥ करितीआनंदनामाह्मणे ॥ ८ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १४७ ॥

झालाअभिमानधन्यआह्मीआतां॥ लक्षुमीच्याकांताभोगी  
तसों१ गुप्तझालातेव्हांवैकुंठनायक॥करितातीशोकसकळी  
करनिघाल्यातेथूनिफिरतातीवनें॥यशोदेचेंतान्हेंधुंडावया  
३॥वृक्षआदीपक्षीपुसतीतयांसी॥तुह्मींहृषीकेशीदेखीयेला  
॥४॥मृगांसिपुसतीदेखीयेलाडोळां॥सांगानासांवळाकोणी  
तरी॥५॥आह्मांवरीतुह्मीकायरकोपतां॥सांगारेभगवंतापुस  
तसों॥६॥ कुरवंडिकरूंसकळांचेप्राण ॥ देऊंत्याभूषणआंगा  
वरील ॥७॥ नामाह्मणेजेथेंअसेअभिमान ॥ तेथेंनारायण  
नाहींनाहीं ॥ ८ ॥ ॥ ६ ॥ ॥ ६ ॥ ॥

॥ अभंग ॥ १४८ ॥

एकवेंचरित्रपरीक्षितीराया ॥ बरोबरीजायाएकअसे ॥ १ ॥

ताडोनीयांपुष्पेंकरीअळंकार॥घालीतश्रीधरतीजवरी ॥२॥  
नयेक्षणभरीयोगीयांचेध्यानीं॥घालीतसेवेणीआवडीनें ३॥  
वंदीयेलीशिवेंचरणींचीगंगा॥करीतसेभांगांनीटतीच्या॥४॥  
गोपीकांच्यावेपेंप्रगटल्याश्रुती॥गुह्यतुजप्रतीसांगितलें ॥५॥  
घेवोनीयांतीसिगेलाकुंजवना॥वज्रांकुशचिन्हंउमटती ६॥  
गोपिकांचामेळायेतसेतांतडी॥युगाऐसीघडीझालीतयां७॥  
नलगेचिशोधशीणतीसकळा॥नजातीगोकुळानामाह्मणे८॥

॥ अभंग ॥ १४९ ॥

चंद्राच्याप्रभेनेंचमकतीपाउलें॥दुरोनिदेखिलेंगोपिकांनीं १  
रूपणाचेंधनहोतेंजेंचळलें ॥ तयासिलाधलेंअवचितां॥२॥  
एकिमागेंएकधांवतातीनारी ॥आहेयेथेंहरीऐसेंवाटे ॥३॥घे  
ऊनीयांरजलावितातीभाळा॥पाहातीसकळान्याहाळूनी ४  
बरोबरीनारीकोणीतरीअसे॥पाउलांचेठसेउमटले ॥५॥ पा  
पिणीगेतुह्मीआह्मीसकळीका,पुण्याचीअधिकाह्मणोनिभो  
गी६ बरोबरीतीसींहोयअभिमान॥झालासेस्वार्थीनमाझ्या  
देव ॥७॥ कडेघेसीतरीयेतेंबरोबरी॥चालवेनाहरीमजआतां  
८॥ जाणोनिअंतरठकविलेंभगवंतें॥नामाह्मणेतेथेंरडतसे९

॥ अभंग ॥ १५० ॥

मागोनीयांगोपीआल्यातीजपार्सीं॥ कोठेंदृषीकेशीसांगआ  
ह्मां॥ १ ॥टाकोनीयांगेलामजपूतनारी ॥ तेथेंचिमुरारीगुप्त  
झाला २॥वैकुंठनायकाअगानारायणा॥दावीरेवदनाएकवे  
ळां३रुष्णाचेंचरित्रसकळकरीती,मनरंजवितीनामाह्मणे४

॥ अभंग ॥ १५१ ॥

जोडोनीयांहातयेतीकाकुळती॥पावरूपामूर्तीआह्मालागीं

॥ १ ॥ अवतारघेसीदुष्टवधायासी॥येसीगोकुळासीह्मणोनी  
यां॥२॥पाहोनीयांतुलालक्षुमीपातली ॥ दरिद्रेंपळालींयेथू  
नीयां॥३॥ सकळांसिसुखद्यावयाआलासी ॥ आह्मीवनवा  
सीदुःखीहोतो ॥४॥नामाह्मणेकंठींधरीयेलाप्राण ॥दाखवीं  
चरणदयानीधी ॥ ५ ॥            ॥            ॥            ॥

॥ अभंग ॥ १५२ ॥

सरोवरींकमळेंतैसतेझेनेत्र॥त्यांहूनिविचित्रदिसताती १ रु  
पाळुवाऐकेंअगाहृषीकेशी॥आह्मीतुड्यादासीमोलावीण२  
कामरूपदैत्यमारीतोआह्मांसी ॥भक्तांसिरक्षिसीकीर्तीजगीं  
३॥दीनांसिरक्षिसीदुष्टांसिमारिसी ॥धर्मांलास्थापिसीनिरं  
तर ॥४॥ घेवोनीयांशस्त्रमारावेंसकळां॥आलासेकंटाळाना  
माह्मणे ॥ ५ ॥            ॥            ॥            ॥            ॥

॥ अभंग ॥ १५३ ॥

सुकुमारसांवळेंजैसींरातोत्पळें ॥ दावींतींपाऊलेंरुष्णराया  
॥ १ ॥ ध्वजवज्रांकुशपद्मतेंशोभलें ॥ दावींतींपाऊलेंरुष्ण  
राया ॥ २ ॥ दमोनीयांदुष्टाबाहेरकाढिलें ॥ दावींतींपाऊलें  
रुष्णराया ॥ ३ ॥ रांगतांरांगतांथमलार्जुनमोडिले॥दावींतीं  
पाऊलेंरुष्णराया ॥ ४ ॥ अघासुराउदरींउभेजींराहिलें॥ दा  
वींतींपाऊलेंरुष्णराया ॥ ५ ॥ नामाह्मणेज्यांतिंवरुणानेंपू  
जिलें ॥ दावींतींपाऊलेंरुष्णराया ॥ ६ ॥            ॥७॥

॥ अभंग ॥ १५४ ॥

सकळांचेंतुड्याहातींअसेसूत्र ॥ यशोदेचापुत्रनहोसील ॥  
॥ १ ॥ नंदाचीयाऋणाफेडायाआलासी ॥ कळलेंआह्मा  
सीतुड्यारुपें ॥ २ ॥ तेहेतिसकोटीदेवब्रह्मासदाशिव ॥ प्रा

थितातीसर्वतुजलागीं ॥ ३ ॥ यादवकुळटिळकावैकुंठनाय  
का ॥ विधीच्याजनकाभेटआतां ॥ ४ ॥ नामाह्मणेमुख  
दावींरुष्णनाथा ॥ हरेलहीव्यथावियोगाची ॥ ५ ॥ ॥६॥

॥ अभंग ॥ १५५ ॥

शरणागतातारींभवसिंधुत्वरित ॥ ठेवावातोहातशिरावरी  
॥ १ ॥ अरण्यांतदुष्टदैत्यांसिमारित ॥ ठेवावातोहातशिराव  
री ॥ २ ॥ वेणुपांवाजयाहातांतशोभत ॥ ठेवावातोहातशि  
रावरी ॥ ३ ॥ घेऊनिसिदोऱ्यागड्यांसिवाढीत ॥ ठेवावातोहा  
ताशिरावरी ॥ ४ ॥ रक्षावयात्रजाउचलीलापर्वत ॥ ठेवावा  
तोहातशिरावरी ॥ ५ ॥ सुवर्णाचींकडींभूषणेंअमूप ॥ पाहा  
तांनिष्पापनामाह्मणे ॥ ६ ॥ ॥६॥ ॥६॥

॥ अभंग ॥ १५६ ॥

अभिमानेंघालाघातलाआह्मांसो ॥ ह्मणोनिलपसीदेवरा  
या ॥ १ ॥ तुजवांचोनीयांजाऊंपाहेप्राण ॥ दाखवींवदनएक  
वेळां ॥ २ ॥ मुगुटकुंडलेंश्रीमुखसांवलें ॥ केशरीलाविलेंगं  
धभाळीं ॥ ३ ॥ पाहोनीयांजीवींहोयफारसुख ॥ हारेलहीभू  
कडोळीयांची ॥ ४ ॥ तुजवांचोनीयांआह्मानाहींकोणी ॥ तिहीं  
त्रिभुवर्नीनामाह्मणे ॥ ५ ॥ ॥६॥ ॥६॥

॥ अभंग ॥ १५७ ॥

चरणासिशरणतुझीयाजेयेती ॥ तेचिउतरतीभवसिंधू ॥ १ ॥  
लक्षुमीनेंज्यातेंअसेआराधिलें ॥ ठेवींतींपाऊलेंस्तनावरी २  
आवडीनेंशिवेंमस्तकींवंदीलें ॥ ठेवींतींपाऊलेंस्तनावरी ॥ ३ ॥  
नामाह्मणेऐसीकरितातीस्तुती ॥ शिंपीयेलीक्षीतीअश्रुपातें ४

॥ अभंग ॥ १५८ ॥

आह्लावरीकारेधरियेलाराग ॥ कायतुझेसांगआह्लांकेले ॥ १ ॥  
रडतसोंआह्लांमारीतसोंहाका ॥ विश्वाच्याजनकानायकसी  
॥ २ ॥ कामाग्रीनेंआह्लांजळतोंसकळ ॥ करावेंशीतळअधरामृ  
ते ॥ ३ ॥ नामाह्लाणेदेईएकवेळभेटी ॥ तुजसाठींकष्टीफारहोतों

॥ अभंग ॥ १५९ ॥

॥ ४ ॥

वाजवोनिवेणूपसरिलेंजाळें ॥ आह्लासिनकळेकपटीयातूं १  
दुखवोनि सर्वाटाकीयेलेवर्नी ॥ गेलासिवधूनिपारधीया ॥ २  
धरोनीयांधीरराहूंएकक्षण ॥ देऊंमगप्राणसकळीक ॥ ३ ॥ स  
कळांच्याहत्यायेतीतुजवरी ॥ नामाह्लाणेहरीभेटआतां ॥ ४ ॥

॥ अभंग ॥ १६० ॥

त्रिविधतापेंजेहोतातीसंतस ॥ शीतळकरीतकथामृता ॥ १ ॥ अ  
मृतापरीसकथातेअधीका ॥ सांगतसेएकदेवराया ॥ २ ॥ स्वर्गी  
जेअमृतप्राशनकरिती ॥ पुण्यसरल्यायेतीमृत्युलोका ॥ ३ ॥ तु  
झीकथादेतअच्युतपदासी ॥ नविचारीमानसीयातीकांहीं ४  
नाहींचतुराईबोबडेहेबोला ॥ लिहितविठ्ठलनामाह्लाणे ॥ ५ ॥

॥ अभंग ॥ १६१ ॥

गाईघेऊनीयांजातीजेव्हाराना, आमुचीयामनादुःखवाटे १  
सुकुमारसांवळींजैसींरातोत्पळें ॥ त्याहूनिकोंवळेपायतुझे २  
खडकांटेबहुकठिणतृणमुळें ॥ ठेविसीपाऊलेंतयांवरी ॥ ३ ॥ पा  
वतोसीक्लेशअगावासुदेवा ॥ ह्लाणोनीयांजीवादुःखवाटे ॥ ४ ॥  
सांगतसोंआह्लांनित्ययशोदेसी, धाडूंनकोयासीवनामध्ये ५  
नामाह्लाणेहोयसकळांचाउद्धार ॥ ह्लाणोनिश्रीधरवनाजाये ६

॥ अभंग ॥ १६२ ॥

तुजवांचोनीयावैकुंठनायका॥आह्लांसिघटिकाधुगहोय ॥१  
अस्तमानहोतयिसीतूंगोकुर्ळी॥मुखावरीधूळीगोरजाची॥ २  
कुरळहेकेशसुंदरनासिक॥पाहोनीयांसुखफारहोय ॥ ३ ॥ ल  
वतीपापण्यानसोसतीआह्लां॥अहर्निर्शीनामाहेचिगाय ४

॥ अभंग ॥ १६३ ॥

टाकीयेलेआह्लापतिबंधूसूतां॥आलोंतअच्युतातुजपासी१  
आमुचीहीइच्छाकरिसीलपूर्ण॥आहेसीकठिणठावेनाहीं २  
घालोनीयांकूर्पीकापियेलेदोरा॥साधीयेलेवैराआपुलीया ३  
वरोनीयांटाकींमोठासापर्वत॥ह्मणतीसमस्तनामाह्मणे ॥४

॥ अभंग ॥ १६४ ॥

तुझेभेटीविण॥जातीसकळांचेप्राण ॥१॥ दयातुझ्यामना ॥  
कारेनयेनारायणा ॥२॥ बोलवेनाआतां ॥ कंठशोषलाअनं  
ता ॥३॥ ऐसेंपाहोनीयां ॥ नामाह्मणेआलीदया ॥४॥ ७॥

॥ अभंग ॥ १६५ ॥

देतसेदर्शन॥सकळांसीनारायण॥१॥झालासकळांआनंद ॥  
हृदयींधरिलागोविंद॥२॥ टाकोनीयांआह्लां॥कांगेलासीपुरु  
पोत्तमा॥३॥तुह्यांझालाअभिमान॥नामाह्मणेसांगेखूण ॥४

॥ अभंग ॥ १६६ ॥

सकळांचीइच्छाकरीतसेपूर्ण॥भुललाश्रीरुष्णत्यांच्याभावा  
१विमानीबैसोनीसुरवरपाहाती॥गंधर्वगातातीसप्तस्वरे॥२  
वीणेवाजतातीमृदंगांचेघोष॥वाचेतोउल्हासवर्णवेना ३ न  
जायचंद्रमानजातनक्षत्रें ॥ पाहातीसर्वत्रेंरासक्रीडा॥४॥ज  
लक्रीडाकरीलक्षुमीचापती॥लाळघोंटितातीदेवस्त्रिया ॥५॥

धन्यत्यागोपिकाधन्यत्यांचेपुण्य, भोगितातीकृष्णपूर्णब्रह्म ६  
नामाह्मणेहोयकामाचीतेमूर्त्ती ॥ नव्हेवीर्यच्युतीगोविंदाची

॥ अभंग ॥ १६७ ॥

॥ ७ ॥

होताप्रातःकाळसांगतसेतयां ॥ जावेंयेथूनीयांशीघ्रआतां ॥ १  
क्षणक्षणापाहतीदेवाजीचेंमुख ॥ येतीसकळिकगोकुळासी  
२ परीक्षितीऐकेंएकाकौतुकासी ॥ होत्यात्यांजपासीत्यांच्या  
स्त्रिया ॥ ३ ॥ ह्मणोनीयांकोणीनाहींविचारिलें ॥ अंतरांनकळे  
दुर्जायाला ॥ ४ ॥ यथामतीरासवर्णिलादेवाचा ॥ संपूर्णहे  
वाचाकायकरी ॥ ५ ॥ चरित्रश्रवणकरीलजोकोणी ॥ धन्य  
तोचिप्राणीनामाह्मणे ॥ ६ ॥ ॥ ६३ ॥ ॥ ६३ ॥ ॥ ६३ ॥

॥ अभंग ॥ १६८ ॥

सरस्वतीतीरींअंबिकेचेंस्थान ॥ गोकुळींचेजनजातीतेथें ॥ १  
करोनिपूजनकरितीप्रार्थना ॥ नंदाच्यानंदनासुखीराखीं ॥ २  
सारितांभोजनलपालाआदित्य ॥ नामाह्मणेतेथेंराहाताती  
॥ अभंग १६९ ॥ ॥ ३ ॥

निद्रितसकळतयेवनींव्याळ ॥ गिळीतसेबळेंनंदालागीं ॥ १ ॥  
कृष्णांथांवेगीं गिळीतसेसर्प ॥ काळावरीदर्पतुझादेवा ॥ २ ॥  
माझीयापाडसायेईबाधांवेन ॥ दाखवींवदनअंतकाळीं ॥ ३ ॥  
आलीकायतुजनिद्रारेकान्हया ॥ माझीयातान्हयाऊठवेगीं  
४ ऐकोनीयांऐसेंपाहातीसकळ ॥ घालितीमुसळसर्पावरी ॥ ५ ॥  
श्रमलेसकळसोडीनानंदाला ॥ पिटीबक्षस्थळानंदपत्नी ६  
उठेजगद्गुरूकायझालेंमाये ॥ लावितसेपायतयालागीं ॥ ७ ॥  
टाकियेलेंसर्पेंतेव्हांकलेवरा ॥ पुरुषसुंदरनिघतसे ८ ॥ नामाह्म  
णेवाचेंस्तवीविश्वंभरा ॥ करूनिनमस्काराजाताझाला ॥ ९ ॥

( ७३ )

॥ अंभंग १७० ॥

करितीगायनरामकृष्णहरी ॥ गोकुळींच्यानारीजातीतेथें १  
शंखनामातेथेंआलासेगुह्यका॥नाहींत्याविवेकपापियासी २  
उपजलाकामतयाचीयामना॥ घालोनिविमानास्त्रियानेत  
३धांवधांवरामानेतसेहाआह्लां, अगामेघश्यामाकृष्णनाथा  
५॥नेतोस्त्रियाकायनकळेचिदेवा॥ यासिकहंद्यावाअपराध  
॥५॥ हातींवृक्षदोषेऐसेपाहोनीयां॥टाकोनितोस्त्रियापळत  
से॥६॥घालितांचिवृक्षप्राणासीमुकला॥ मणीत्याचादिल्हा  
बळीभद्रा ॥ ७ ॥ भक्तांसाठींमारीदुष्टांजगजेठी ॥ नामा  
ह्मणेत्रुटीविसरेना ॥ ८ ॥ ॥ ९ ॥ ॥ ९ ॥

॥ अंभंग १७१ ॥

गोपिकांचामेळाआलाघराप्रती॥कायत्याह्मणतीनंदालागीं  
॥ १ ॥ परब्रह्मसाक्षात्क्षीरसागरवासी ॥ त्याकैसाधाडिसी  
वनामध्ये ॥२॥ब्रह्माआणिइंद्रआलेगोकुळासी ॥ वर्णितीकृ  
ष्णासीतुह्नींदेखा ॥ ३॥ तेहेतीसकोटीदेवज्याप्रार्थिता॥त्या  
सिअरण्यांतरुपतीकांटे ॥४॥ दैत्यांचाहाभारजाह्लापृथ्वी  
सी॥वधायाकंसासिआलायेथें५ त्याजसाठींफारश्रमताती  
योगी ॥ कैलासाचाजोगीध्यानकरी ॥६॥ भ्रांतीकारेतुजपडे  
वेळोवेळां॥पाहातोसीडोळांचरित्रास॥७॥ नामयासुकृतझा  
लेंअसेफार ॥ ह्मणोनिविचारनाठवेची ॥ ८ ॥ ॥

॥ अंभंग १७२ ॥

वृषभाच्यावेपेंआलाअरिष्टासुर॥इंद्रादिसुरवरभीतीजया १  
बहुदेतोत्रासगोकुळींच्याजना ॥ धांवधांवकृष्णामारींयाला  
२॥ जगजेठीतेव्हांधरीतसेशिगे॥सारीतसेमगेभुजाबळें ॥



३ पाडोनीयांखालींदिलापायवरा॥मारिलाअसुरनामाह्मणे

॥ अभंग ॥ १७३ ॥

॥ ४ ॥

कंसाचीयाघराआलानारदमुनी ॥ एकांतीबैसोनिसांगतसे  
॥ १ ॥ सातवाजोगर्भजिरालाह्मणती॥रोहिणीप्रसवेतीबळी  
राम ॥ २ ॥ आठवाजोपुत्रदेवकीसिझाला ॥ वसुदेवेनेलानं  
दाघरीं ॥ ३ ॥ यशोदेचीकन्याघेवो नीयांयेत॥गेलीआकाशां  
तमारीतांजे ॥ ४ ॥ तुझीयामानसींआशांकायेईल ॥ होतेर  
क्षपाळमाझेतेथे ॥ ५ ॥ ईश्वराचीमावनकळेकोणाला ॥ कळ  
लेंमजलात्याच्यारूपें ॥ ६ ॥ घेऊनीयांशस्त्रउठिलात्वरित ॥ क  
रितोंमीघातवसुदेवाचा ॥ ७ ॥ तयेवेळींह्मणेब्रह्मयाचासुत ॥  
ऐकतुजमातसांगतोंमी ॥ ८ ॥ शत्रूवर्धीआधींमगमारियासी  
॥ आहेतुजपासींकाराग्रहीं ॥ ९ ॥ सांगोनीयांऐसेंशांतविलेंत्या  
सीं ॥ गेलागोकुळासिनामाह्मणे ॥ १० ॥ ॥

॥ अभंग ॥ १७४ ॥

गोकुळायेऊनिभेटेनंदादिकां ॥ वैकुंठनायकासांगतसे ॥ १ ॥  
कंसानेंमांडिलाअधर्मबहुत ॥ मारावेंत्वरिततयालार्गीं ॥ २ ॥  
लावोनीयांआगआपणविझविलीं ॥ तेचपरीकेलींनारदानें ॥  
३ सांगोनीयांऐसेंवीणासांवरोन ॥ निघालातेधूननामाह्मणे

॥ अभंग ॥ १७५ ॥

॥ ४ ॥

मारायारुष्णासीं ॥ कसेंपाठविलाकेशी ॥ १ ॥ बहुअसेतोप्रता  
पीं ॥ आलाअश्वाचीयेरूपीं २ ॥ देवाडसायधांवर्लां ॥ धरूनिपा  
यींझुगारिला ॥ ३ ॥ मुखींदेऊनीयांहात ॥ श्वासकोंडीजगन्ना  
थ ॥ ४ ॥ नामाह्मणेपडलेंप्रेत ॥ हर्षेसुरवरबहुत ॥ ५ ॥





॥ अभंग ॥ १७६ ॥ ॥

शेळ्यामेंढीयांचाखेळ ॥ आतांखेळारेसकळ ॥ १ ॥ कोणीमें  
ढयाहोती ॥ कोणीचोरहणताती ॥ २ ॥ हणतीरात्रझाली ॥  
आतांनिजवावनमाळी ॥ ३ ॥ कोणीश्वानहोती ॥ चोराडसा  
याधांवती ॥ ४ ॥ तेथेंव्योमासुरयेत ॥ गोपाळाचावेषधरित ॥  
॥ ५ ॥ करोनीयांचोरी ॥ नेऊनठेवींपर्वतदरी ॥ ६ ॥ हेंतोदे  
वासिकळलें ॥ नामाहणेशंहारिलें ॥ ७ ॥ ॥

॥ अभंग ॥ १७७ ॥

कंसासुरसारेकरोनिविचार ॥ धाडितीअक्रूरगाकुळासी ॥ १ ॥  
अक्रूराआनंदझालाअसेफार ॥ पाहीनश्रीधरडोळेभरी ॥ २ ॥  
आजिहोइलमाइयाजन्माचेंसार्थक, वैकुंठनायकपाहीनमी  
॥ ३ ॥ उजवेजातीकाकवामकरींमृग ॥ पाहीनश्रीरंगस्वामीमा  
झा ४ ॥ शुभतेशकुनमार्गांतहोताती ॥ पाहीनभूपतीवैकुंठीचा  
॥ ५ ॥ येथूनीयांमाझीसरलीविरझार ॥ कंसानेंउपकारकेला  
मोठा ॥ ६ ॥ आजिमाझेपितरउद्धरतीसकळ ॥ पाहीनगो  
पाळरुपासिंधू ॥ ७ ॥ नामाहणेशालागोकुळासन्निध ॥ ह  
दर्यांआनंदनसमाये ॥ ८ ॥ ॥ ९ ॥ ॥ १० ॥

॥ अभंग ॥ १७८ ॥

चौदाजणीज्याच्याचरणतेंपूजिती ॥ त्याचीघेईनमातीआ  
पुल्याशिरी ॥ १ ॥ एकांतींअर्चनकरीतधूर्जटी ॥ त्यासिबो  
लेनगोष्टीआवडीच्या ॥ २ ॥ सप्तऋषीज्याचेवर्णितातीगुण  
॥ करितसेध्यानब्रह्माज्याचें ॥ ३ ॥ तेहेतिसकोटीदेवजया  
तेंपूजिती ॥ श्रुतीवर्णितातीगुणज्याचे ॥ ४ ॥ चारीवेदज्याची  
वर्णितातीकीर्ती ॥ करितातीस्तुतीसाहीजण ॥ ५ ॥ लक्षुमी

चापतीध्यातीसनकादिका॥पाहीनश्रीमुखएकवेळां६॥पृथ्व  
चाहाभारकरावयादूर॥ह्यणोनिअवतारघेतअसे॥७॥नाम  
ह्यणेआलायमुनेजवळी॥उतरलाखालींरथाचीया॥८

॥ अभंग ॥ १७९ ॥

धन्यहीयमुनाधन्यहेगोकुळ॥वृक्षादिसकळधन्यधन्य॥१  
धन्यह्यागोपिकाधन्यहेगोपाळ॥पक्ष्यादिसकळधन्यधन्यः  
धन्यगोवर्धनधन्यवृंदावन॥नंदाचानंदनक्रीडतसे॥३॥धन्य  
हीयशोदाधन्यतीचापती॥अखंडपाहातीमुखज्याचें॥४॥  
गाईघेऊमीयांदेवगेलाराना॥ध्वजवज्रांकुशाचिन्हाउमट  
ती॥५॥नेत्रींअश्रुपातउतररेथाखालें॥गडबडोनिलो  
ळेतयांवरी॥६॥ब्रह्मादिकांदुर्लभयेथीलहीमाती॥घेवो  
नीयांहातींमुखींघाली॥७॥नामाह्यणेपुढेंचाललात्वरि  
त॥देखेगडीयांतपरब्रह्म॥८॥॥७९॥

॥ अभंग ॥ १८० ॥

तनूहेआकाशचंद्रमातेंमुखा॥ऐसेंनिष्कलंकपरीक्षिती॥१॥  
पूर्णमेचाचंद्रत्याहूनिअधीक॥शोभतश्रीमुखकृष्णजीचें॥२॥  
भोवताहाशोभेनक्षत्रांचामेळा॥खेळतसांवळाजगद्गुरू॥३॥  
वैजयंतीमाळाकिरीटकुंडलें॥अक्रूरेंदोखिलेदोघेजण॥४॥  
जोडोनीयांहातघालीनमस्कार॥वाहातसेनीरक्षणक्षणां॥५॥  
नामाह्यणेत्वरेंधविहृषीकेशी॥धरीतपोटासीअक्रूरातें॥६॥

॥ अभंग ॥ १८१ ॥

भेटदेईमजह्यणेबळिराम॥नवर्णवेप्रेमअक्रूराचें॥१॥पें  
द्यासिपुसतीअवघेगडीतेव्हां॥कोणरेहाबावाआलायेथें॥२॥  
आपल्याकान्होबाज्यापायांकांपडतो॥कायहामागतोसांग





आह्लां ॥३॥ अकूरबळिरामघरींआलेगोपाळ ॥ नंदादिसक  
ळभेटीयेले ॥ ४ ॥ मधुपर्कविधीकरितीपूजन ॥ ह्यणेधन्य  
दिनआजीचाहा ॥५॥ अकूराबरोबरीकरितीभोजन ॥ पुसेवर्त  
मानमगत्यासी ॥ ६ ॥ भक्तमाझेदैवतजगादावींमात ॥ रु  
पाळुबहुतनामाह्यणे ॥ ७ ॥ ॥ ७ ॥ ॥ ७ ॥

॥ अभंग ॥१८२ ॥

प्रातःकाळींमातझालीगोकुळांत ॥ जातोभगवंतमथुरेसी १ ॥  
गौळणींचामेळामेळालासकळ ॥ पिटितीकपाळआपुलेहा  
तें ॥ २ ॥ एकीत्याघालितीकेशामध्येंमाती ॥ एकत्यालो  
ळतीभूमीवरी ॥ ३ ॥ आह्लांसोडोनीयांतूरकैसाजासी ॥  
तुजवीणपिसींआह्लासर्व ॥४॥ कोणीरथापुढेंजाऊनिपडती  
॥ आक्रोशेंरडतीसकळीक ॥५॥ अकूरनव्हेबाईमोठाअसे  
कूर ॥ नामींनिरंतरक्रियावसे ॥६॥ अकूराआह्लासर्वपस  
रितोंपदर ॥ नेऊंनकोश्रीधरमथुरेसी ॥ ७ ॥ नामाह्यणे  
शोकनवर्णवेआतां ॥ झालातोहांकीतारथत्वरें ॥ ८ ॥ ॥

अभंग ॥१८३ ॥

ब्रह्मनिष्ठतेव्हांस्थिरावलाचितीं ॥ अकूराचेगळतीदोन्हींनेत्र  
॥ १ ॥ दहींदुधतूपेंभरिल्याकावडी ॥ चालतीतांतडीसक  
ळीक ॥ २ ॥ चित्तेनेंव्यापिलेंअकूराचेंमन ॥ कायवर्तमा  
नहोईलनेणों ॥३॥ नरनारीशोककरितीसकळ ॥ दुराचारीख  
ळकंसआहे ॥४॥ मार्गीतोस्नानासिउतरलाअकूर ॥ रथावरी  
किशोरनंदजीचें ॥५॥ सोडोनीयांघोडींचाललातांतडी ॥ दि  
लीअसेबुडीजळांमध्ये ॥ ६ ॥ दावोनिकौतुकनिरसीत्या



चाधाक ॥ सांगतसेशुकपरीक्षिती ॥ ७ ॥ जुंपूनीयाघोडी  
चालिलासत्वर ॥ लोपेदिनकरनामाह्मणे ॥ ८ ॥ ॥

अभंग ॥ १८४ ॥

जोडोनीयांकराविनवीविश्वंभरा ॥ चलावेंमंदिरासकळीकीं १  
अनाथावररुपाकरींरुष्णनाथा ॥ ठेवीतसेमाथापायांवरी ॥ २  
मारूनीयांकंसयेईनतुइयाघरा ॥ आग्रहअक्रूरकरूनको ॥ ३ ॥  
सकळसमुदायमथुरेचेवनीं ॥ साह्यचक्रपाणीह्मणेनामा ॥ ४ ॥

अभंग ॥ १८५ ॥

प्रातःकाळींगडीउठेरुष्णराम ॥ पाहावयाग्रामचालीयेले ॥ १  
मागतीरजकादेईनातोवस्त्रें ॥ वधीनखशस्त्रेंपापीयासी ॥ २ ॥  
तींठारींवांकडीनीटकेलेंतीसी ॥ तिनेचंदनासिलावीयेलें ॥ ३  
जोडोनीयांहातविनवीसुदामा ॥ चलामेघश्यामाघरामाइया  
॥ ४ ॥ वस्त्रेंदेतीतेव्हांमथुरेचेलोक ॥ नरनारीमुखपाहाताती ५  
मोडितांधनुष्ययेतीरक्षपाळ ॥ नामाह्मणेखळवधीयेले ॥ ६ ॥

अभंग ॥ १८६ ॥

इच्छामात्रेंमोडीब्रह्मांडांच्याकोटी ॥ चालिलाजगजेठीकंस  
द्वारा ॥ १ ॥ मदोन्मत्तहस्तीदेखोनीयांहांसे ॥ पीतांबरकासे  
खोंवीयेला ॥ २ ॥ सांवरोनिहातेंकेंसांदेतगांठ ॥ खोंवीत  
सेनीटवैजंयती ॥ ३ ॥ खांबाटेंकोनीयांराहेपुढेंउभा ॥ सांवळी  
हीप्रभाअंगकांती ॥ ४ ॥ पाहोनीयांशुकझालासमाधिस्थ ॥  
ऋषिमुनीसमस्तवेडावले ॥ ५ ॥ दुष्टपापीहत्तीघालीअंगाव  
री ॥ क्षणार्थेचिमारीगजालागीं ॥ ६ ॥ उपडोनीयांदांतयेत  
सेश्रीधर ॥ जाहालाउद्धारकुवल्याचा ॥ ७ ॥ नामाह्मणेपुढें  
चालिलागोविंद ॥ सावधसावधपरीक्षिती ॥ ८ ॥ ॥





अभंग ॥१८७॥

सौदाभुवनेवसेजयाचीयेपोटीं॥त्यासीआणीजेठीमारावया  
॥१॥इंद्रादिसुरवरजयाचेकिंकर ॥ त्यांसीआणीपामरझोंबी  
साठीं॥२॥आतुर्बळीतेव्हांदिसेनारायण ॥ जळतातीमनेवै  
रीयांचीं ॥ ३ ॥ कंसाचेअंगणींउभाअसेदेव ॥ जैसाज्या  
चाभावतैसाभासे ॥४॥ रुष्णांतदेखोनीवल्गनाकरीती ॥  
चोळीतातिमातीदंडालागीं ॥ ५ ॥ बळिभद्रासीखूणदावी  
येलीतेव्हां ॥ उशीरनलावावामारायासी ॥६ ॥ नामाह्य  
णेएकउरलाअसेकंसा॥वधितीसकळांसदोधेजण ॥ ७ ॥

॥ अभंग ॥ १८८ ॥

रमेच्यावह्मभेदेखीयेलेंकंसा॥धरोनीआवेशाबैसलासे ॥ १ ॥  
त्वरेंजाऊनीयांधरीयेलकेर्शीं॥पाडीलाभूमीसीदुष्टबुद्धी ॥२  
वज्रप्रायमुष्टीओपीनारायण॥सोडीयेलाप्राणकंसेंतेव्हां ॥३  
देववर्षतातीसुमनांचेभार॥भक्तजयजयकारगर्जताती ॥४॥  
गाऱ्हाणेंसांगतीऋषीमुनीसर्व,गातातीगंधर्वसप्तस्वरें॥५॥ना  
माम्हेणेपुढेंअप्सरानाचती॥वर्णितातीकीर्तीरुष्णजीची ॥६॥

॥ अभंग ॥ १८९ ॥

राज्यांस्थापीयेलाउग्रसेनतेव्हां॥देवकीवसुदेवांसोडवीलें १  
देवकीच्यास्तनींफुटलासेपान्हा॥वसुदेवदर्शनाकरीतसे ॥२  
वासुदेवेंकेलेंत्यांचेंसमाधान॥गाईदिल्यादानब्राह्मणांसी॥ ३  
समस्तांचीक्रियाकरीउग्रसेन॥झालासेदिवानेदेवत्याचा ४  
पळोनीयांगेलेहोतैजेयादवा॥आणीयेलेसर्वरामरुष्णें ॥ ५ ॥  
आनंदनमायेसकळलोकांला॥मथुरेंतराहिलानामाझणे॥६

न्रपाणीतेव्हांवर्जितीगौळणीं॥आतांचक्रपाणीकेंचाआह्मा  
॥१॥यमुनेचेतीरींवृक्षतेसुकले॥पाषाणऊललेतयादुःखें ॥५  
प्रातःकाळींगडीअवघेचीबोलती ॥ मारुनीश्रीपतीगेलाना  
हीं ॥ ५ ॥ जिवनावीणमस्यजैसेतळमळिती ॥ नामाह्मणे  
चिर्त्तीधन्यप्रेमा ॥ ६ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १९७

अंतर्यामींजाणेसर्वाचाजोसाक्षी ॥ रडतातीपक्षीमजसाठीं  
॥१॥पाहूनीयांप्रेमाभुललागोविंद॥रडतसेमंदमंदतेव्हां २॥  
उच्चारितानामंतरतातीपापी ॥ नविसरतीगोपीकांहींकेल्या  
॥ ३ ॥विश्वाचाजोआत्माशोकतयानाहीं ॥ भुललासेतोही  
भक्तिप्रेमें ॥ ४ ॥चित्तेनेव्यापिलातेव्हांदृषीकेशी ॥ पाठवूको  
णासीगोकुळांत ॥५॥ तयेवेळींपुढेंदेखिलेंउद्धवा ॥ बाहात  
सेतेव्हांतयालागीं ॥ ७ ॥ नामाह्मणेआतांकरिलएकांत ॥  
सावधानचित्तअवधारा ॥ ७ ॥ ॥ ॥ ॥

॥ अभंग ॥ १९८ ॥

शुकादिकज्याचीवर्णितातीकीर्त्ती ॥ तोयेकाकूळतीउद्धवा  
सी ॥१॥ दयेचासागरबोलेतयेवेळां ॥ मजसाठींगोकुळातु  
वांजावें ॥२॥ मजवरीत्यांनींठेवियेलाप्राण ॥ संसाराचेंभा  
ननाहींकोणा॥३॥यशोदाआणीनंदझालेतीतटस्थ ॥ गडी  
माझेसमस्तपीसेझाले ॥ ४ ॥ गाईमजवीणनघेतीचतृणा॥  
बाळेंस्तनपानविसरलीं ॥ ५॥ चालतांनापंधचुकतिनारीन  
र ॥ पक्ष्यांनींआहारसांडीयेला ॥ ६ ॥ शाहाणाचतुरआहे  
सीनेटका ॥ बोधाव्यागोपिकाब्रह्मज्ञानें ॥७॥ नामाह्मणेठे  
बीचरणावरीमाथा ॥ जुंपूनीयांरथानिघतसे ॥ ८ ॥

॥ अभंग ॥ १९९ ॥

सैारध्यासिसगिहार्कीहारहंवर ॥ पाहीयेलेतीरयमुनेचे ॥१  
 उभाराहोनीयांपाहेचहंकडे ॥ बोलतातीकोठेंपक्षीराज ॥२  
 क्याघ्रआणीगार्ईएकप्रबैसती ॥ कोकिळाबोलतीरुष्णरुष्ण  
 ॥ ३ ॥ मुंगुसआणिनागनिस्तेजपडती ॥ चीमण्याबोलती  
 रुष्णरुष्ण ॥४॥ वियोगानेंतेव्हामयूरेंडती ॥ शुक्रबोलता  
 तीरुष्णरुष्ण ॥ ५ ॥ रुष्णाच्यारुपेनेकळलेंउद्धवासी ॥ ध  
 न्यधन्यत्यांसिह्मणेतेव्हां ॥६॥ ब्रह्मज्ञानसांगोंदेवंपाठवीला  
 ॥ तोरहूंलागलातयेवेळीं ॥७॥ नामाह्मणेआलानंदाचीया  
 घरा ॥ पुढीलअवधारानिरूपण ॥ ८ ॥ ॥१३॥

॥ अभंग ॥ २०० ॥

धांवोनीयांनंदेंधरिलेचरण ॥ घालूनिआसनबैसवीला ॥१ ॥  
 सुकुमारसांवळाराजीवलोचन ॥ सुखीआहेरुष्णमयुरेंत ॥२  
 रोहिणीचापुत्रसुखीआहेरामा ॥ स्मरेपुरुषोत्तमकर्धीआह्मां ॥३  
 गोकुळांतगौळीआहेएकनंद ॥ आठवीगोविंदकर्धीतरि ॥४ ॥  
 कायमाझेपुण्यउद्धवासरलें ॥ ह्मणोनीटाकिलेंरुष्णनाथें ५ ॥  
 परब्रह्मपूर्णधाडींभीवनासी ॥ ह्मणोनिहृषीकेशीकोपलासे ६  
 मेघदयाममूर्त्तीसुकुमारपाऊलें ॥ नदेखतीडोळेआतांमाझे ७  
 ऊठनंदाजेऊंकोणम्हणेआतां ॥ दुःखमाझ्याचित्ताफारवाटे ८  
 नेत्रींअश्रूधाराकंठसद्गदीत ॥ पडिलामूर्च्छितनामाह्मणे ॥ ९

॥ अभंग ॥ २०१ ॥

पडियेलीजेव्हांयशोदेसिभ्रांती ॥ ऐकपरीक्षितीप्रेमतीचे ॥१  
 खोडीनिकोरुह्मणेदटाविलें ॥ ह्मणोनिरुसलेंतान्हेंमाझे ॥२  
 नंदासिह्मणतपाहूंकोठेंरुष्णा ॥ दाटलासेपान्हास्तनीमा

इया ॥३॥ उद्धवचित्तांतकरीतसेखेड ॥ यशोदेसावध  
ते ॥४॥ निर्दयपापीणबांधींमीऊखळासी ॥ ह्यणोनि  
सिदेवराया ॥ ५ ॥ मातीखातांवेळेंतुजम्यामारिलें ।  
निटाकिलेंमजलागीं ॥ ६ ॥ नामाह्यणेत्यांचेंकरीस  
॥ सांगेब्रह्मज्ञानदोघांजणा ॥ ७ ॥

॥ अभंग ॥ २०२ ॥

प्रातःकाळींउद्धवस्नानासिचालीला ॥ मिळालासें  
पीकांचा ॥ १ ॥ परस्परेंह्यणतीकोणआतांआला ॥ न  
नंदालापाठवीलें ॥ २ ॥ सकळांच्याप्राणाघेवोनीयां  
ह्यणोनीयांपाहींधाडीयासीं ॥ ३ ॥ भ्रमरासीस्त्रीयाकुड  
डिती ॥ आवडीनेंबोलतीनानाशब्द ॥ ४ ॥ धांवूनउद्ध  
रीतीचरण ॥ आमुचेंस्मरणकरीतसे ॥ ५ ॥ स्वरूपह  
ह्रीसुंदरकंसदासी ॥ ह्यणोनितुजसोपुसतसों ॥ ६ ॥  
साठींतेथेजाऊनीयांह्यण ॥ एकदाचरणदावींसर्वा ७  
त्यागोपिकात्यांचीराखझाली ॥ वाजवींमूरलीतयाजा  
नामाह्यणेत्यांसीसांगेब्रह्मज्ञान ॥ श्रीकृष्णकृपेनेंस्थिर

॥ अभंग ॥ २०३ ॥

समस्तांचेंत्यानेंकेलेंसमाधान ॥ सारिलेंभोजनसकळि  
यशोदाआणिनंददेतीअळंकार ॥ कृपादीनावरअसोंद्य  
गोपाळगौळणीपुसतउद्धवा ॥ मिळोनीयांसर्वबोळवीर्त  
पक्षीश्वापदांसिसांगतउद्धवा ॥ असोंद्यावाभावकृष्णापा  
आलामधूरेसीसांगेबर्त्तमान ॥ नामाह्यणेधन्यश्रोतेवक्ते

॥ अभंग ॥ २०४ ॥

अकूराच्याघराआलेरामकृष्ण ॥ संतोषलेंमनफारत्यां

प्रालोनीभासनप्रक्षाळीघरण॥ह्यणेधन्यदीमआनीचाहा २  
जोढोनीयांहातघालीनमस्कार॥जाहलाउद्धारपूर्वजाचा ३  
हस्तनापुरासिअकूरात्वाजावे॥सांगीतलेदेवेनामाह्यणे ॥४

॥ अभंग ॥ २०५ ॥

अवश्यह्यणोनिचालिलाअकूर॥पाहीयेलेपूरकौरवांचे ॥१॥  
धृतराष्ट्रासांगविवेकाच्यागोष्टी॥फारतुश्यापोटीदुष्टबुद्धी॥२  
बंधूचीयापुत्राधरितोसांदूर॥होसीलोभपरपुत्रावरी ॥३॥क  
रितोसीद्वेषपांडूच्यापुत्रांचा॥होसीलनरकाचाअधिकारी ४  
स्वर्गाचेपूर्वजहांसतीलतूज॥धरावाउमजयेथूनीयां॥५॥सां  
गोनीयांऐसेंतेथूनीउठला॥कुंतीसिभेटलानामाह्यणे ॥३॥

॥ अभंग ॥ २०६ ॥

देवकीरोहिणीबळिरामवसुदेव ॥ सखेसुखीसर्वआहेतकीं  
॥ १ ॥ पाहोनीयांतुजझालेंसमाधान ॥ सुखीआहेकृष्णमधु  
रंत ॥ २ ॥ आमुचीएककुंतीआहेहस्तनापुरीं ॥ स्मरेतोअंत  
रीकिंवानाहीं ॥ ३ ॥ बहुतांदिवसांतूजधाडिलेंअकूरा ॥ ह्य  
णोनीअंतरासुखवाटे ॥ ४ ॥ माझीयाबाळांसिफारदेतीदुः  
ख ॥ नाहींमजसुखक्षणभरी ॥ ५ ॥ राजापांडुआह्यांटाको  
नीयांगेला ॥ रक्षीबाळकांलाकोणआतां ॥ ६ ॥ नामाह्यणेऐ  
सेंसांगतसेकुंती ॥ सिंपियेलीक्षितीअश्रुपातें ॥ ७ ॥ ॥७॥

॥ अभंग ॥ २०७ ॥

निरोपहामाझासांगरेकृष्णाला ॥ भरंवसामजलाआहेतूझा  
॥ १ ॥ अच्युताअनंताश्रीधरावामना ॥ अगानारायणाशर  
तूज ॥ २ ॥ जनार्दनाहरीत्रिविक्रमाकेशवा ॥ अगावासुदे  
शरणतूज ॥ ३ ॥ गोविंदामाधवाहरीमेघश्यामा ॥ अगापु



इषोषमाहारणतूज ॥ ४ ॥ चक्रपाणीअपावेकुठना  
रक्षीयांवाळकांदासांतुह्या ॥ ५ ॥ त्रिविधतापेनात्री  
सेकाया ॥ दार्वीमजपायाएकवेळा ॥ ६ ॥ विदुर  
तीसमाधान ॥ करावेभ्रवणनामाह्यणे ॥ ७ ॥

॥ अभंग ॥ २०८ ॥

परब्रह्मपूर्णतूझाआहेसखा ॥ मानीस्त्रीकां  
इंद्राचाअवतारआहेहाअर्जुन ॥ घेईलहा  
करीलगेयुद्धधरोनीयांधीर ॥ नदेखेंमीवीर  
सांगोनीयांऐसेंपुसोनीसर्वांसी ॥ अ  
ह्यणे ॥ ४ ॥ ॥ ॥

इतिश्रीनामदेवकृत

॥ बाळक्रीडेचे अभंग समा

